


मानबिंदू सहकाराचा..
केंद्रबिंदू अत्याधुनिक
तंत्रज्ञानयुक्त सेवेचा.!

६३ वा

वार्षिक अहवाल

सन २०२३-२०२४

ऑडिट वर्ग 'अ'



दि कमर्शियल को-ऑप. बँक लि. कोल्हापूर

प्रधान कार्यालय : ६१५, ई शाहूपुरी १ ली गल्ली, कोल्हापूर.

www.commercialcoopbank.com



दि कमर्शियल को-ऑप. बँक लि. कोल्हापूर.

संचालक मंडळ



श्री. राजेंद्र महादेव डकरे
अध्यक्ष



सौ. शर्मिला शिरीष कणेरकर
उपाध्यक्षा



श्री. भाऊसो दादोबा सावंत
संचालक



श्री. गौतम शंकरराव जाधव
संचालक



श्री. रामराव विकुलराव पवार
संचालक



श्री. अतुल गुणवंतलाल शाह
संचालक



सौ. वैशाली प्रशांत शिंदे
संचालिका



श्री. रामचंद्र आनंदा कुंभार
संचालक



श्री. उदय जयवंतराव महाजन
संचालक



श्री. अनिल अनंतराव नागराळे
संचालक



श्री. प्रदिप नारायण जाधव-कसबेकर
संचालक



श्री. राजेंद्र खंडेराव संकपाळ
संचालक



श्री. रविंद्र नरसिंगा व्हटकर
संचालक



श्री. युवराज धोंडीराम गवळी
संचालक



श्री. दिपक काशिनाथ गाडवे (C.A.)
तज्ञ संचालक



श्री. राजीव नामदेवराव रणदिवे
तज्ञ संचालक



श्री. हेमंत अरविंद बोगाळे
मुख्य कार्यकारी अधिकारी



वार्षिक सर्वसाधारण सभेची नोटीस

(फक्त सभासदांकरिता)

या बँकेची सन २०२३-२०२४ सालची ६४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा गुरुवार दि. ०५-०९-२०२४ इसवी रोजी सकाळी ११.०० वाजता शाहू स्मारक भवन, दसरा चौक, कोल्हापूर या ठिकाणी खालील विषयांचा विचार करणेसाठी आयोजित केली आहे. तरी सर्व सभासदांनी वेळेवर उपस्थित रहावे ही विनंती.

* सभेपुढील विषय *

- १) मागील वार्षिक सर्वसाधारण सभेचा कार्यवृत्तांत वाचून कायम करणे.
- २) सन २०२३-२०२४ सालचा वार्षिक अहवाल, ताळेबंद पत्रक, नफा-तोटा पत्रक व बजेटपेक्षा जादा खर्चास मंजूरी देणे.
- ३) सन २०२३-२०२४ सालचे संचालक मंडळाने शिफारस केलेल्या नफा विभागणीस मंजूरी देणे.
- ४) सन २०२४-२०२५ सालाकरिता तयार केलेल्या उत्पन्न व खर्चाचे अंदाजपत्रकास मान्यता देणे.
- ५) महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ७५/२ प्रमाणे संचालक मंडळ सदस्य व त्यांचे कुटुंबियांना दिलेल्या कर्जाची माहिती/तक्ता सभेपुढे ठेवणे.
- ६) सन २०२४-२०२५ वर्षाकरिता शासकीय लेखापरीक्षक नेमणुकीबाबत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे निर्देशानुसार केलेल्या कार्यवाहीची नोंद घेणे व त्यांचा मेहनताना ठरविणेचे अधिकार मा. संचालक मंडळास देणे.
- ७) सन २०२३-२०२४ सालचे मे. ए. आर. सुलाखे अँड कं. (चार्टर्ड अकौंटंट), पुणे यांचे वैधानिक लेखापरीक्षण अहवालाचे वाचन करणे व सन २०२२-२०२३ च्या वैधानिक लेखापरीक्षणाच्या दोष दुरुस्ती अहवालास मान्यता देणे.
- ८) सन २०२३-२०२४ मध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या तडजोड व बुडित कर्ज निर्लेखन धोरण योजनेअंतर्गत तडजोड केलेल्या खात्यांची नोंद घेऊन त्यास मंजूरी देणे.
- ९) बँकेच्या ताळेबंदामध्ये असणारे आकस्मित निधी, शैक्षणिक निधी व तंत्रज्ञान विकास निधी बँकेच्या मुक्त राखीव निधीस वर्ग करणेबाबत.
- १०) मा. अध्यक्षसो यांचे परवानगीने ऐनवेळी येणाऱ्या कामांचा विचार करणे.

मा. संचालक मंडळाच्या आदेशावरून,

कळावे,

कोल्हापूर. ता. १९-०८-२०२४

श्री. हेमंत अरविंद बोंगाळे

मुख्य कार्यकारी अधिकारी

दि कमर्शियल को-ऑप. बँक लि. कोल्हापूर

- टीप- १) सदर सभा कोरम अभावी तहकूब झालेस ही सभा अर्ध्या तासानंतर याच दिवशी याच ठिकाणी घेणेत येईल. अशा सभेस आवश्यक गणसंख्येची जरूरी असणार नाही.
- सूचना - १) वरील बाबतीत कोणाची काही सूचना असल्यास दिनांक ३१-०८-२०२४ अखेर बँकेच्या प्रधान कार्यालयात लेखी पाठवाव्यात. वरील बाबतीत कांही माहिती पाहिजे असल्यास ऑफिस वेळेत मिळेल. वार्षिक अहवालाची प्रत बँकेच्या सर्व शाखांमधून तसेच बँकेच्या <https://www.commercialcoopbank.com> या संकेत स्थळावर उपलब्ध होईल.
- २) ज्या सभासदांचे शेअर्स रुपये १०००/- च्या आत आहेत त्यांनी ताबडतोब फरकाची रक्कम भरून आपले शेअर्स १०००/- चे पटीत करून घ्यावेत.
- ३) बँकेच्या पोटनियमाप्रमाणे तीन वर्षावरील डिव्हीडंड रिझर्व्ह फंडास वर्ग होतो, तरी ज्या सभासदांनी तो नेला नसेल त्यांनी सत्वर बँकेतून घेवून जाणेचे करावे.
- ४) आपल्या पत्त्यातील बदलाची नोंद बँकेकडे करावी.
- ५) सभासदांनी भाग दाखले (शेअर्स सर्टिफिकेट) हेड ऑफिसमधून घेवून जावेत.
- ६) सर्व सभासदांनी आपल्या खात्याची केवायसी कागदपत्रांची पूर्तता करावी.



संचालक मंडळ सन २०२३ ते २०२८

अ.नं.	संचालकाचे नांव	व्यवसाय	हुद्दा	एकूण सभा २५ पैकी	
				हजर	रजा
१	श्री. राजेंद्र महादेव डकरे (बी. कॉम.)	व्यावसायिक	अध्यक्ष	२२	३
२	सौ. शर्मिला शिरीष कणेकर	समाजकार्य	उपाध्यक्ष	२५	-
३	श्री. भाऊसाहेब दादोबा सावंत	व्यापारी	संचालक	२४	१
४	श्री. गौतम शंकरराव जाधव	कॉन्ट्रॅक्टर	संचालक	२३	२
५	श्री. रामराव विठ्ठलराव पवार	व्यापारी	संचालक	२५	-
६	श्री. अतुल गुणवंतलाल शाह (डी. फार्मसी)	व्यावसायिक	संचालक	२३	२
७	सौ. वैशाली प्रशांत शिंदे (बी.एस्सी.)	समाजकार्य	संचालिका	२२	३
८	श्री. रामचंद्र आनंदा कुंभार (बी.ए.)	समाजकार्य	संचालक	२४	१
९	श्री. उदय जयवंतराव महाजन (बी.कॉम.)	व्यावसायिक	संचालक	२१	४
१०	श्री. अनिल अनंतराव नागराळे (एम.कॉम. जी.डी.सी. अँड ए)	नोकरी	संचालक	१७	८
११	श्री. प्रदिप नारायण जाधव-कसबेकर (बी.कॉम.)	समाजकार्य	संचालक	२४	१
१२	श्री. राजेंद्र खंडेराव संकपाळ	व्यावसायिक	संचालक	२३	२
१३	श्री. रविंद्र नरसिंगा व्हटकर	व्यावसायिक	संचालक	२४	१
१४	श्री. युवराज धोंडीराम गवळी	व्यावसायिक	संचालक	१७	८
१५	श्री. दिपक काशिनाथ गाडवे (एम.कॉम.) (एफ.सी.ए.)	चार्टर्ड अकौंटंट	तज्ञ संचालक	२४	१
१६	श्री. राजीव नामदेवराव रणदिवे (बी. कॉम. एलएल.बी., डी.सी.एम., डी.सी.एम. बँकिंग)	रिटायर्ड बँक अधिकारी	तज्ञ संचालक	२५	-



व्यवस्थापकीय मंडळ सन २०२३ ते २०२८

अ. नं.	सदस्याचे नांव	व्यवसाय	हुद्दा	एकूण सभा १९ पैकी	
				हजर	रजा
१	श्री. रामचंद्र आनंदराव कुंभार (बी.ए.)	समाजकार्य	अध्यक्ष	१९	—
२	श्री. अनिल अनंतराव नागराळे (एम.कॉम., जी.डी.सी. अँड ए.)	नोकरी	सदस्य	१३	६
३	श्री. राजीव नामदेवराव मोहिते (बी.कॉम. एल.एल.बी., डी.सी.एम., डी.सी.एम. बँकिंग)	रिटायर्ड बँक अधिकारी	सदस्य	१९	—
४	श्री. विजय शंकर बोरगल्ली (सीए) (बी. कॉम., एफ.सी.ए.)	चार्टर्ड अकौंटंट	सदस्य	१६	३
५	श्री. डी. बी. सुर्यवंशी (एम.टेक., एम.बी.ए. (आयटी))	नोकरी	सदस्य	१०	९
६	श्री. नंदकुमार विष्णु मोरे (एम.ए., पी.एच.डी.)	प्राध्यापक	सदस्य	११	८



सन २०२३-२४ चा



वा वार्षिक अहवाल

अध्यक्षांचे मनोगत

सन्माननीय सभासद बंधु आणि भगिनींनो..

दि कमर्शियल को-ऑप बँकेच्या ६४ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत उपस्थित असलेल्या सभासदांचे सर्व संचालकांच्या वतीने स्वागत करीत आहे.

आपणा सर्वांचे श्रद्धास्थान कै. द. न. कणेरकरसो, बाबासाहेब जाधव-कसबेकरसो, बाबुराव निगडेसो, अॅड. शामरावजी शिंदेसो, श्रीपतराव बोंद्रेसो (दादा), विठ्ठलराव पवारसो, भोगीलाल पटेलसो यांनी घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार बँकेची वाटचाल चालू असल्यामुळे बँकेची चांगली प्रगती झाली आहे. हे नम्रपणे नमूद करतो.

आपल्या बँकेने अतिशय नियोजनबद्ध पध्दतीने वसुलीचे प्रयत्न केल्याने अहवाल सालअखेर निव्वळ एनपीए (Net NPA) ०.००% ठेवणेत यश आलेले आहे. रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे भांडवल पर्याप्तता प्रमाण (CRAR) किमान १०% ठेवणे आवश्यक असता बँकेने सदर प्रत्यक्ष प्रमाण २३.२५% इतके ठेवलेले आहे. यावरून बँकेची सक्षमता दिसून येत आहे. रिझर्व्ह बँकेने आर्थिकदृष्ट्या सक्षम व उत्कृष्ट व्यवस्थापन असणारी बँक (FSWM) संदर्भात सुधारीत निकष जारी केलेले आहेत त्यानुसार आपली बँक आर्थिकदृष्ट्या सक्षम व उत्कृष्ट व्यवस्थापन असणारी बँक म्हणून वर्गीकृत होत आहे हे सांगताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे.

बँकींग क्षेत्रातील सध्याची स्पर्धा व आव्हाने लक्षात घेता, ग्राहकांना अद्यावत तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर, वैविध्यपूर्ण व नाविन्यपूर्ण डिजीटल सेवा पुरविणेसाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

बँकेचे शासकीय लेखापरिक्षण चार्टर्ड अकॉंटंट मे. ए. आर. सुलाखे अॅन्ड कंपनी यांनी केले असून बँकेच्या सर्व अधिकारी कर्मचारी यांनी केलेल्या चांगल्या कामगिरीमुळे बँकेस 'अ' वर्ग मिळाला आहे. हे मी अभिमानाने नमूद करतो. अहवाल सालात संचालक मंडळाने १०% लाभांश देणेची शिफारस केली आहे हे जाहीर करताना मला आनंद होत आहे.

सभासद बंधु बँकेच्या कामकाजाबद्दल नेहमी चांगल्या व मार्गदर्शनपर सूचना करीत असतात. त्यांना ही संधी मिळावी यासाठी मी आपला जादा वेळ न घेता ताळेबंद व नफा-तोटा पत्रक आपल्या मंजूरीसाठी ठेवले आहे. त्यास मंजूरी घावी ही विनंती.

पुनश्च: आपणा सर्वांचे आभार मानून यापुढेही प्रगतीची वाटचाल करण्याची ग्वाही देऊन तसेच माझे संचालक सदस्य, तज्ञ संचालक व व्यवस्थापकीय मंडळ सदस्य यांचे सहकार्याबाबत आभार व्यक्त करून मनोगत पूर्ण करतो..

॥ जय हिंद जय सहकार ॥

श्री. राजेंद्र महादेव डकरे

अध्यक्ष



सन २०२३-२४ चा



वा वार्षिक अहवाल

सन्माननीय सभासद बंधू भगिनींनो

बँकेच्या दिनांक ३१ मार्च २०२४ अखेर संपलेल्या आर्थिक वर्षाच्या कामकाजाचा अहवाल, ताळेबंद, नफा-तोटा पत्रक, नफा विभागणी व अंदाजपत्रक हे बँकेच्या संचालक मंडळाच्या वतीने सादर करताना मला आनंद होत आहे. या प्रसंगी आपण उपस्थित राहिलात त्याबद्दल सर्वांचे हार्दिक स्वागत करतो.

अहवाल सालातील बँकेची प्रगती -

अहवाल सालात विविध विभागात झालेली प्रगती आणि वाढ सोबतच्या तक्त्यात दिलेली आहे. या आकडेवारीवरून असे दिसले की, अहवाल सालात सभासद संख्या, भाग भांडवल, राखीव व इतर निधी यांत वाढ झाली असून बँकेच्या सर्वच व्यवहारात वाढ होत आहे. संस्था आर्थिक दृष्ट्या भक्कम व्हावयाची असल्यास भाग भांडवल आणि स्वनिधीमध्ये आणखी वाढीची अपेक्षा आहे. याकरिता बँकेच्या ताळेबंद पत्रकामध्ये असणारा आकस्मित निधी, शैक्षणिक निधी व तंत्रज्ञान विकास निधी राखीव निधीमध्ये वर्ग करणेचा प्रस्ताव ठेवला आहे त्यास मंजूरी मिळावी. बँकेने सभासदांच्या अपेक्षेप्रमाणे आणि रिझर्व्ह बँकेच्या धोरणास अनुसरून कर्जपुरवठा केला आहे.

(आकडे रुपये लाखात)

तपशील	३१/०३/२०२३	३१/०३/२०२४	वाढ	घट
सभासद संख्या	१८९३५	१९०६७	१३२	--
भाग भांडवल	१०४६.९१	११०३.०५	५६.१४	--
राखीव व इतर निधी	४७३२.१८	५२५५.४९	५२३.३१	--
ठेवी	२७६९६.४८	२८२३८.३२	५४९.८४	--
कर्जे	१५६९३.६३	१६०७७.३५	३८३.७२	--

थकबाकी

बँकेकडे ३१ मार्च २०२४ अखेर रुपये ५२१.६५ लाख एवढी थकबाकी आहे. कर्जदारांनी व जामीनदारांनी आपली कर्जे नियमित ठेवली पाहिजेत, ती एन.पी.ए.त जावू नयेत याची दक्षता घ्यावी. कर्जदारांनी दिलेली कर्ज रक्कम व हप्ते थकविणे म्हणजे संचालकांनी कर्जदार सभासदांवर कर्जफेडी संदर्भात टाकलेल्या विश्वासाला तडा जाण्यासारखे आहे. अशी प्रवृत्ती सहकाराला मारक असून सावकारशाहीला निमंत्रण देणारी आहे हे थकबाकीदारांनी जाणून घ्यावे.

३१/०३/२०२४ अखेर कर्ज प्रकारानुसार येणे कर्जे व थकबाकी खालीलप्रमाणे आहे.

(आकडे रुपये लाखात)

	येणे कर्जबाकी (मुद्दल)		पैकी मुद्दलाची थकबाकी	
	मार्च २०२३	मार्च २०२४	मार्च २०२३	मार्च २०२४
स्थावरतारण कर्ज	४७६.३७	५३०.७२	१६१.६९	१८८.९९
मशिनरीतारण कर्ज	८६४.१५	१७७२.१९	९.६७	८.०७
नजरगहाण कर्ज	३७९.७८	२३९.१४	५९.८४	५२.०६



तारण कॅशक्रेडीट/ओव्हर ड्राफ्ट कर्ज	४२८४.२५	४१२६.०८	२३८.४९	२१०.९२
ठेवतारण कर्ज	८६८.६४	१००२.५९	०.००	०.००
सोनेतारण कर्ज	३८९.८०	४३०.१०	०.००	०.००
सामान्य कर्ज	६६८.४२	६६८.१६	१७.६२	१७.१८
व्यवसायिक कर्ज	४००८.३०	३२७९.९९	७८.०५	१८.५५
हौसिंग/बिल्डर व डेव्हलपर कर्ज	३७५३.९२	४०२८.३८	१.१८	२५.८८
एकूण	१५६९३.६३	१६०७७.३५	५६६.५४	५२१.६५

कालनिहाय थकबाकीची स्थिती -

कालनिहाय थकबाकीनुसार ५ वर्षावरील थकबाकीदार २६ आहेत. अशा कर्जदारांनी आपली थकबाकी न भरलेस सदर थकबाकीदारांवर सहकारी व सिक्युरिटायझेशन कायद्याप्रमाणे कारवाई सुरु आहे. तसेच थकीत कर्जदारांचे फोटोसहित त्यांचे थकबाकीची माहिती दैनिक वर्तमानपत्रातून प्रसिध्द केली जाईल. कर्जदारांनी हे कटु प्रसंग टाळण्यासाठी बँकेस सहकार्य करावे ही विनंती आहे.

(आकडे रुपये लाखात)

तपशील	३१/०३/२०२३		३१/०३/२०२४	
	थकबाकीदार	थकबाकी मुद्दल	थकबाकीदार	थकबाकी मुद्दल
१ वर्षाखालील	६१	३५.३४	६१	१९०.३९
१ ते ३ वर्ष	२७	२३१.७३	१९	३१.६२
३ ते ५ वर्ष	२६	१३.६६	१७	८.२९
५ वर्षावरील	१५	२८५.८१	२६	२९१.३५
एकूण	१२९	५६६.५४	१२३	५२१.६५

वरील थकबाकीपैकी रुपये ६४.०४ लाख इतक्या थकबाकीकरिता २३ सभासदांचेवर दावे व दरखास्ती दाखल करुन वसुली सुरु केली आहे.

शाखा व्यवहार -

बँकेच्या सर्व सातही शाखांचे व्यवहार प्रगती दाखविणारे आहेत. शाखाधिकारी आणि शाखेतील कर्मचारी सभासदांशी चांगला संपर्क ठेवतात हे त्याचे द्योतक आहे.

शाखानिहाय ठेवी, कर्जे, नफा, थकबाकी व खेळते भांडवल याबाबतची माहिती पुढीलप्रमाणे -

(आकडे रुपये लाखात)

	हेड ऑफिस	शाहूपुरी	लक्ष्मीपुरी	ताराबाई रोड	महालक्ष्मीनगर	गांधीनगर	मार्केट यार्ड	का। बावडा	एकूण
ठेवी	०.००	८७९७.३५	२३०४.४८	६६८८.४१	३३६५.०१	१७९७.३०	४०७२.८५	१२१२.९२	२८२३८.३२
कर्जे	२८१.५९	४३३४.६२	१३१५.९९	३१३५.३४	११९७.०३	१८८२.८९	२१६५.१६	१७६४.७३	१६०७७.३५
नफा	(-)९०५.६६	३६१.५३	११२.२४	२४१.८९	१०५.२३	११५.१२	१७३.४६	७३.६५	२७७.४६
थकबाकी	२८१.५९	१७५.६८	४०.९२	५.०१	२.६२	१४.४३	०.०५	१.३५	५२१.६५
खेळते भांडवल	१९६६७.०७	९५०४.४०	२४७०.९४	७०६३.६५	३५४७.४८	१९७१.३५	४२९४.०९	१८२१.६४	३६२३३.८१



बँकेच्या प्रगतीची तुलनात्मक स्थिती --

(आकडे रुपये लाखात)

तपशील	३१/०३/२०२०	३१/०३/२०२१	३१/०३/२०२२	३१/०३/२०२३	३१/०३/२०२४
सभासद	१८६०८	१८७९९	१८९१२	१८९३५	१९०६७
भाग भांडवल	९६७.२७	९८७.४८	९९९.५१	१०४६.९१	११०३.०५
निधी	३१५८.६१	३७४७.७३	४२५७.९९	४७३२.१८	५२५५.४९
ठेवी	२७०९८.९२	२८५६०.४४	२८७७४.८४	२७६९६.४८	२८२३८.३२
कर्जे	१७४७३.५९	१६७३०.७८	१५९३९.७७	१५६९३.६३	१६०७७.३५
थकबाकी	६३७.२३	५६७.१०	६०७.३६	५६६.५४	५२९.६५
नफा	२८७.६६	२४४.८१	२५७.९८	२७०.३१	२७७.४६
लाभांश	कोव्हीड-१९च्या पार्श्वभूमीवर आर.बी.आय. परिपत्रकानुसार लाभांश शिफारस नाही.	१२%	१५%	१३%	१०% शिफारस
ऑडीट वर्ग	अ	अ	अ	अ	अ
थकबाकी प्रमाण	३.६५%	३.३९%	३.८१%	३.६१%	३.२४%

ठेव विमा -

बँकेने बँकेमध्ये ग्राहकांनी ठेवलेल्या रु.५,००,०००/- पर्यंतच्या ठेवीचा विमा DICGC कडे केला आहे. त्याकरिता भरलेल्या प्रिमिअमचा तपशील पुढीलप्रमाणे -

(विमा प्रिमिअम जीएसटीसह)

ठेव विमा कालावधी	एकूण ठेवी व देयता (रु.लाखात)	विमा प्रिमिअम रक्कम (रुपयांत)	विमा प्रिमिअम पाठविलेला दिनांक	विमा प्रिमिअम अंतिम दिनांक
१.१०.२०२१ ते ३१.०३.२०२२	२८९५३.७६	२०४९९२८.००	२५.११.२०२१	३०.११.२०२१
१.०४.२०२२ ते ३०.०९.२०२२	२९३६४.४९	२०७९००६.००	२१.०५.२०२२	३१.०५.२०२२
१.१०.२०२२ ते ३१.०३.२०२३	२८२६२.९०	२००१०१४.००	२५.११.२०२२	३०.११.२०२२
१.०४.२०२३ ते ३०.०९.२०२३	२८२५३.७३	२०००३६४.००	२९.०५.२०२३	३१.०५.२०२३
१.१०.२०२३ ते ३१.०३.२०२४	२७८११.८३	१९६९०७८.००	२१.११.२०२३	३०.११.२०२३
१.०४.२०२३ ते ३०.०९.२०२४	२९०११.५३	२०५४०१०.१६	२४.०५.२०२४	३१.०५.२०२४

नफा -

अहवाल सालात वर नमूद केलेप्रमाणे सर्व सभासद, कर्जदार, ठेवीदार, संचालक मंडळ सदस्य आणि बँकेतील सर्व सेवक यांनी निश्चित लक्षाकडे प्रगतीशील वाटचाल करून आपल्या बँकेस भरघोस नफा मिळवून दिला तसे करताना नवीन ठेव, नवीन कर्ज वितरण या बरोबरच उत्कृष्ट वसुली असा तिहेरी कार्यक्रम राबवून ३१/०३/२०२४ अखेर रुपये २,७७,४६,०२४.४६ निव्वळ नफा मिळवून दिला आहे.

आपल्या बँकेने अहवाल सालात चांगली कर्जे बँकेकडे आकर्षित करून आणली आहेत. बँकेचे उत्पन्न वाढावे म्हणून व्यवस्थापनात काटकसरीचे धोरण अवलंबले जात आहे. त्यासाठी कर्मचारी वर्गाकडूनही चांगले सहकार्य मिळत आहे.



नफा विभागणी

बँकेच्या एकूण व्यवसायामध्ये झालेली वाढ व बँकेच्या कर्मचाऱ्यांनी खर्चामध्ये केलेली काटकसर, थकबाकी वसुली या गोष्टी विचारामध्ये घेतलेस बँकेस अहवाल साली रुपये २,७७,४६,०२४.४६ इतका निव्वळ नफा झाला आहे. नफ्याची विभागणी खालीलप्रमाणे करावी अशी संचालक मंडळाची शिफारस आहे त्यास आपली मंजूरी मिळावी.

अ.नं.	तपशील	रक्कम रुपये
१	रिझर्व्ह फंड ३५ % प्रमाणे	९७,९९,९०९.००
२	लाभांश १०% प्रमाणे	१,०७,८३,४९८.००
३	इमारत निधी	४७,५९,४९७.४६
४	गुंतवणूक चढ उतार निधी	२५,००,०००.००
	एकूण	२,७७,४६,०२४.४६

लेखापरिक्षण

मे. ए. आर. सुलाखे अॅण्ड कंपनी चार्टर्ड अकौंटंट, पुणे यांनी बँकेचे २०२३-२०२४ चे वैधानिक लेखापरिक्षण पूर्ण केले आहे. बँकेने सर्व बाबतीत चांगली कामगिरी केल्यामुळे "कॅमल्स" रेटिंग पध्दतीनुसार गुणवत्तेच्या आधारावर बँकेस ऑडिट वर्ग "अ" मिळाला आहे. हे नमूद करताना अत्यंत आनंद होत आहे. त्यांनी केलेल्या बहुमोल मार्गदर्शनाबद्दल बँक आभारी आहे.

संगणकीकरण

बँकेने Core Banking System प्रणालीचा अवलंब करून ग्राहकांना कोणत्याही शाखेमधून व्यवहार करण्याची सुविधा बँकेने यापूर्वीच उपलब्ध करून दिली आहे, सध्याच्या गतीमान जीवनामध्ये ग्राहकांना आपल्या खात्याची माहिती पाहिजे त्यावेळी उपलब्ध होण्यासाठी बँकेने मोबाईल बँकिंगची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. तसेच एटीएम सेवा व रुपये डेबीट कार्ड, POS (ATM कार्डद्वारे शॉपिंग) ई-कॉमर्स, U.P.I., N.A.C.H., E.C.S. वगैरे सुविधा चा वापर ग्राहक करत आहेत.

- मोबाईल बँकिंग सेवेचा विस्तार करणेचे दृष्टीने बँकेने नवीन 'CommBuddy' हे ॲप विकसित केले असून अल्पावधीतच ते Google Play Store व Apple Play Store वर सर्व ग्राहकांसाठी उपलब्ध होईल.

हार्दिक अभिनंदन -

- पॅरिस ऑलम्पिक स्पर्धेत नेमबाजी प्रकारात ५० मीटर रायफल थी पोझिशनमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील कांबळवाडी गावचा सुपुत्र नेमबाजपटू स्वप्निल कुसाळे याने मानाचे कांस्यपदक पटकावले.
- पॅरिस ऑलम्पिक नेमबाजी स्पर्धेत भारताच्या मनु भाकर हिने दोन कांस्यपदके पटकावली. तर कुस्ती प्रकारात भारताच्या अमन सेहरावतने कांस्यपदक पटकावले. भालाफेक क्रीडा प्रकारात भारताच्या नीरज चोप्राने रौप्यपदक पटकावले. भारतीय हॉकी संघाने हॉकी क्रीडा प्रकारात कांस्यपदक पटकावले.

श्रध्दांजली -

- करवीर विधानसभा मतदार संघाचे आमदार श्री. पी. एन. पाटील-सडोलीकर यांचे दुःखद निधन.
- माजी महापौर श्री. प्रल्हाद चव्हाण यांचे निधन.
- श्री महालक्ष्मी को-ऑप बँकेचे ज्येष्ठ संचालक व बँकेचे कंकरंट ऑडिटर, सल्लागार चार्टर्ड अकौंटंट श्री. महेश धर्माधिकारी यांचे दुःखद निधन.
- बँकेचे माजी कर्मचारी श्री. मानसिंग पांडूरंग जाधव व श्री. दत्तात्रय गोपाळ पाटील यांचे निधन.



- सुप्रसिध्द मराठी चित्रपट अभिनेते श्री. विजय कदम यांचे दुःखद निधन.

तसेच अहवाल सालात दिवंगत झालेले ज्ञात-अज्ञात सभासद ठेवीदार व हितचिंतक तसेच सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, कला व सहकार क्षेत्रातील ज्या मान्यवर व्यक्तींचे दुःखद निधन झाले त्यांना मा. संचालक मंडळ, सेवक वर्ग व सभासदांचे वतीने भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करतो.

आभार -

संस्थेची प्रगती, प्रतिमा, स्थिरता व विश्वासार्हता ही संचालक मंडळातील सर्व सदस्यांचे ऐक्य, निष्ठा व सौहार्दाचे वातावरण यावर अवलंबून आहे. माझ्या संचालक सदस्यांकडून हे सर्व गुण अध्यक्ष या नात्याने मला मिळत असलेने मी सुदैवी आहे. संस्थेच्या कामगिरीचा वाढता आलेख हा सर्वांच्या एकमुखी सहकार्यामुळे आहे.

संस्थेच्या प्रगतीत बँकेच्या सर्व सेवकांचा सहभाग उत्तम प्रकारचा आहे. निःस्वार्थी कार्यवृत्तीमुळे त्यांनी सभासदांचा विश्वास वाढविला आहे. त्यांचे सौजन्यशील वागण्याने बँकेची प्रतिमा जनमानसात उंचावली आहे हे नमूद करताना मला अभिमान वाटतो. बँकेचे व्यवस्थापकीय मंडळ सदस्य यांनी बँकेच्या कामकाजात तज्ञ सल्लागार स्वरूपात बहुमोल मार्गदर्शन केले याबाबत त्यांचे आभारी आहोत.

बँकेचे कायदे सल्लागार अॅड. लुईस शहा, अॅड. कापसे, अॅड. आनंदा पाटील, अॅड. ताटे-देशमुख, अॅड. बाखरे, अॅड. अजित पांगरे, अॅड. अशोक रावण, अॅड. सुभाष पिसाळ, अॅड. इंद्रजीत चव्हाण, आर्किटेक्ट डी. एस. पाटील, आर्किटेक्ट अभय भोसले, इंजिनियर मुरगुडकर यांचेकडून मिळालेल्या सहकार्याबद्दल आभारी आहे.

बँकेचे ठेवीदार, सभासद, कर्जदार, ग्राहक, हितचिंतक व्यापारी, सराफ, व्हॅल्युअर यांनी बँकेबद्दल प्रेम व आपुलकी ठेवून बँकेस प्रगती पथावर नेण्याच्या कामी सहकार्य केले या त्यांच्या बहुमोल सहकार्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे.

समाप्तेप -

बँकेस वेळोवेळी सहकार खात्याचे अधिकारी तसेच कोल्हापूर जिल्हा नागरी बँक्स सहकारी असोसिएशनचे पदाधिकारी यांनी भेटी देवून मार्गदर्शन केले त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. बँकेचे सभासद, ठेवीदार, हितचिंतक, संचालक मंडळातील माझे सहकारी, तसेच सर्व कर्मचारी यांनी सहकार्य केलेबद्दल या सर्वांचे आभार मानून सर्वांना अंतःकरणपूर्वक धन्यवाद देतो व संचालक मंडळाचे वतीने ६३ वा वार्षिक अहवाल, ताळेबंद, नफातोटा पत्रक, अंदाजपत्रक नफा विभागणी आपल्यासमोर मंजुरी करिता सादर करित आहे. त्यास आपण मंजुरी द्यावी ही विनंती.

धन्यवाद.

संचालक मंडळाकरिता

श्री. राजेंद्र महादेव डकरे
अध्यक्ष



संचालक व त्यांच्या नातेवाईकांना सन २०२३-२४ या सालाकरिता दिलेल्या कर्जाची माहिती

तपशील	वर्षाच्या सुरुवातीस येणे रक्कम	सन २०२३-२४ या सालात दिलेली कर्ज रक्कम	सन २०२३-२४ या सालात परतफेड केलेली रक्कम	३१-३-२०२४ अखेर येणे रक्कम	येणे रक्कमेपैकी थकबाकी
संचालक मंडळाकडून	२५.७२	३०.१४	१७.५७	३८.२९	-
संचालक मंडळाचे नातेवाईकाकडून	२९८.८३	-	२०९.०३	८९.८०	-

टीप - संचालक व त्यांचे नातेवाईक यांना दिलेली कर्जे त्यांचे वैयक्तिक ठेवीच्या तारणावर दिली आहेत. बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये नवीन निवड झालेल्या संचालकापैकी काही संचालकांना निवडणुकीपूर्वी कर्जे दिली आहेत.

थकबाकी वसुली कमिटी २०२३-२०२४

अ. नं.	संचालकांचे नांव	हुद्दा	एकूण सभा ८ पैकी	
			हजर	रजा
१	श्री. गौतम शंकरराव जाधव	चेअरमन	८	-
२	सौ. शर्मिला शिरीष कणेकर (दि. १९-३-२०२४ पासून)	सदस्या	१	-
३	श्री. रामराव विठ्ठलराव पवार (दि. २१-२-२०२४ पर्यंत)	सदस्य	७	-
४	श्री. रामचंद्र आनंदराव कुंभार	सदस्य	८	-
५	श्री. अतुल गुणवंतलाल शाह	सदस्य	७	१
६	श्री. प्रदिप नारायण जाधव-कसबेकर	सदस्य	८	-

श्री. डी. पी. भोसले B.Sc., MCA कॉम्प्युटर सिस्टीम मॅनेजर	श्री. पी. जी. जवळकर B.Com. (Hon.) G.D.C. & A DCM, DCM (Banking) असि. जनरल मॅनेजर	श्री. एस. एस. कदम MBA, CAIIB जनरल मॅनेजर	श्री. एच. ए. बोंगाळे MBA, CAIIB मुख्य कार्यकारी अधिकारी
श्री. पी. जे. घाटगे B. A. GDC & A DCM, DCM (Banking) शाखाधिकारी, ताराबाई रोड	श्री. डी. एम. कापसे B.Com. JAIIB शाखाधिकारी, शाहूपुरी	श्री. व्ही. एस. शिंदे B.Com, JAIIB अंतर्गत तपासणीस	श्री. व्ही. व्ही. जाधव M.Com, CAIIB असि. जनरल मॅनेजर
श्री. आर. आर. पवार B.Com., JAIIB शाखाधिकारी, महालक्ष्मीनगर	श्री. एस. डी. शिंदे B.Com., DCM DCM (Banking) शाखाधिकारी, कसबा बावडा	श्री. डी. एस. सरदेसाई B.Com., DCM, DCM (Banking) शाखाधिकारी, मार्केट यार्ड	श्री. व्ही. जे. जाधव B.Com, JAIIB GDC & A शाखाधिकारी, गांधीनगर
श्री. आर. एस. सरनाईक M.Com., CAIIB शाखाधिकारी, लक्ष्मीपुरी			
श्री. पी. पी. कारगावे चार्टर्ड अकॉउंटंट अंतर्गत लेखापरीक्षक	श्री. एम. एम. धर्माधिकारी चार्टर्ड अकॉउंटंट अंतर्गत लेखापरीक्षक	श्री. अॅड. ए. एस. रावण विधी सल्लागार	मे. ए. आर. सुलाखे आणि कंपनी चार्टर्ड अकॉउंटंट वैधानिक लेखापरीक्षक

बँकर्स - ■ रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, मुंबई ■ दि महाराष्ट्र स्टेट को-ऑप. बँक लि., मुंबई ■ स्टेट बँक ऑफ इंडिया, कोल्हापूर ■ एचडीएफसी बँक लि., पुणे ■ बँक ऑफ बडोदा, कोल्हापूर ■ आयसीआयसीआय बँक लि., कोल्हापूर ■ आयडीबीआय बँक लि., कोल्हापूर ■ अॅक्सिस बँक लि. कोल्हापूर ■ कोल्हापूर जिल्हा मध्य. सहकारी बँक लि., कोल्हापूर ■ पंजाब नॅशनल बँक, कोल्हापूर ■ आरबीएल बँक लि. कोल्हापूर ■ बँक ऑफ महाराष्ट्र



मंत्र सुरक्षेचा ग्राहकांच्या फायद्याचा

- ★ ATM व्यवहार करताना अनोळखी व्यक्तींची मदत घेऊ नका.
- ★ ATM कार्ड नंबर, PIN नंबर, CVV नंबर कोणासही सांगू नका.
- ★ आपला महत्वपूर्ण डेटा जसे ATM, PIN मोबाईलमध्ये सेव्ह करून किंवा पाकिटात लिहून ठेवू नका.
- ★ आपली बँक याबाबत कधीही फोनवर अथवा ईमेलद्वारे विचारणा करीत नाही. अशी माहिती अन्य व्यक्तींना देवू नका.
- ★ बँकेचे मोबाईल ॲप अधिकृत ठिकाणावरून डाऊनलोड करा.
- ★ मोबाईल दुरुस्तीला किंवा दुसऱ्या कोणास वापरणेस देणार असाल तर बँकेचे मोबाईल ॲप काढून टाका.
- ★ मोबाईल ऑपरेटिंग प्रणाली कायम अद्ययावत ठेवा.
- ★ ठराविक कालावधीनंतर PIN बदला, PIN गुप्त ठेवा, ATM कार्ड हरवलेस अथवा मोबाईल चोरी झालेस बँकेस त्वरीत सूचना द्या.

बँकिंग साक्षरता

- ★ तुमच्याकडून पैसे घेऊन कर्ज मिळवून देणाऱ्या अनाधिकृत व्यक्ती पासून सावध रहा.
- ★ तुमची किंवा तुम्ही ज्या कर्जदारास जामीन राहिला आहात त्यांची थकबाकी झालेने तुमचा क्रेडिट स्कोर (उदा. सिबिल स्कोर) कमी होतो असे होणार नाही याबाबत नेहमी दक्ष रहा.
- ★ जादा व्याजदराच्या/परताव्याच्या फसव्या योजनांपासून सावध रहा. आपली गुंतवणूक नेहमी अधिकृत बँकेमध्येच करा.
- ★ ठेवीचे पैसे ठेवीदाराच्या पश्चात (मृत्युनंतर) ज्या व्यक्तीस मिळावे असे ठेवीदारास वाटते त्याचे नाव नॉमिनेशन म्हणून नोंदवा.

ठेवीचे व्याजदर

७ दिवस ते ४५ दिवस	४.०० %
४६ दिवस ते ९० दिवस	५.०० %
९१ दिवस ते १८० दिवस	६.०० %
१८१ दिवस ते ३६५ दिवस	६.७५ %
१२ महिने १ दिवस ते २४ महिने	७.७५ %
२४ महिने ते १ दिवस ते ६० महिने *	६.०० %
६० महिने १ दिवस व त्यापुढे *	६.०० %

ज्येष्ठ नागरिकांना सर्व कॅटॅगरीमध्ये जादा व्याजदर ०.२५ % देणेत येईल.

* या कालावधीकरिता पुनर्गुंतवणूक ठेवी स्वीकारल्या जातील.



दिनांक ३१-३-२०२४ अखेरचे

दि. ३१-३-२०२३ रुपये पैसे	भांडवल व देणी	पोटरक्कम रुपये पैसे	दि. ३१-३-२०२४ रुपये पैसे
१५,००,००,०००.००	भाग भांडवल अधिकृत भागभांडवल (१५००००० शेअर्स प्रत्येकी १००/- प्रमाणे)		१५,००,००,०००.००
१०,४६,९१,२२०.०० --	वसुल भाग भांडवल (१०९९३८२ शेअर्स रु.१००/- प्रमाणे) (१८३२१ शेअर्स रु.२०/- प्रमाणे) मागणी केलेली रक्कम (० शेअर्स रु.०.०० प्रमाणे) मागणी केलेली पण न मिळालेली रक्कम (० शेअर्स रु.०.०० प्रमाणे)		११,०३,०४,६२०.००
४७,३२,१७,५८७.१९	रिझर्व्ह फंड आणि इतर निधी		५२,५५,४९,०७५.२६
११,१३,२४,८१५.००	गंगाजळी निधी	११,८१,३६,५५९.२०	
२,२९,९१,१६३.१९	इमारत निधी	२,४५,९८,४४९.७६	
५०,००,०००.००	लाभांश समकरण निधी	५०,००,०००.००	
१,००,००,०००.००	स्पेशल रिझर्व्ह फंड	१,१०,००,०००.००	
१५,००,००,०००.००	बुडीत व संशयित कर्ज निधी	१८,१०,००,०००.००	
७,८२,००,०००.००	गुंतवणूक घसारा निधी	८,४२,३१,६४०.००	
२,१३,७५,९७५.००	उत्तम जिंदगीसाठी निधी	२,२५,००,०००.००	
६०,००,०००.००	सभासद कल्याण निधी	६०,००,०००.००	
७१,६५,६३४.००	इमारत पूर्णमुल्यांकन निधी	६४,४९,०७०.३०	
१,५६,००,०००.००	अकस्मित निधी	१,८३,०३,०५१.००	
१५,६०,०००.००	शैक्षणिक निधी	१८,३०,३०५.००	
५५,००,०००.००	तंत्रज्ञान विकास निधी	६५,००,०००.००	
३,८५,००,०००.००	गुंतवणूक चढउतार निधी	४,००,००,०००.००	
--	प्रमुख आणि दुय्यम राज्य भागीदारी खाते		--
--	१. राज्य सहकारी बँक	--	
--	२. शेती व शेतीपूरक सह.संस्था	--	
--	३. इतर संस्था	--	
२,७६,९६,४८,१४९.८०	ठेवी व इतर खाती		२,८२,३८,३४,५४५.९०
२,०१,९१,३३,२३०.५४	मुदतबंद ठेवी	२,०५,९२,२०,२१०.१५	
१,८१,७३,७६,९८६.५४	अ) व्यक्तिगत	१,८७,७७,९१,१०२.१५	
२०,१७,५६,२४४.००	ब) इतर सहकारी संस्था	१८,१४,२९,१०८.००	
५३,५५,१६,६६८.२१	सेव्हींग्ज ठेवी	५३,१७,४१,१९७.६७	
५३,३५,२७,९९४.८७	अ) व्यक्तिगत	५३,०४,००,६८१.३३	
१९,८८,६७३.३४	ब) इतर सहकारी संस्था	१३,४०,५१५.८४	
२१,४९,९८,२५१.०५	चालू खाते	२३,२८,७३,१३८.०८	
१९,७४,६६,८१६.७५	अ) व्यक्तिगत	२२,२४,२३,८३९.९०	
१,७५,३१,४३४.३०	ब) इतर सहकारी संस्था	१,०४,४९,२९८.१८	
३,३४,७५,५६,९५६.९९	बेरीज पुढील पानावर		३,४५,९६,८८,२४१.१६



एकत्रित ताळेबंद पत्रक

दि. ३१-३-२०२३ रुपये पैसे	जिंदगी व येणी	पोटरक्कम रुपये पैसे	दि. ३१-३-२०२४ रुपये पैसे
४,२०,३६,७९०.६९	रोख शिल्लक		४,८२,८९,९६८.५३
४,२०,३६,७९०.६९	हातातील शिल्लक	४,८२,८९,९६८.५३	
३८,९३,०८,७७८.६०	बँकेतील शिल्लक		५९,३४,७०,२६८.३४
१६,८७,४९,३८७.२०	राज्य व जिल्हा मध्य.सह.बँकेतील शिल्लक	२९,९८,८६,९४०.७६	
२७,६५,४९५.२०	अ) चालू खाते	९,५०,८८,९७७.७६	
--	ब) सेव्हींग्ज खाते	--	
१६,५९,८३,९७२.००	क) मुदत ठेव	२०,४७,९७,९६३.००	
४,३०,९९,३७७.९४	स्टेट बँक इतर सरकारी बँकेतील शिल्लक	१९,८०,९७,७२३.९३	
१,०८,३०,३८०.९४	अ) चालू खाते	१९,९९,०२,५५९.९३	
--	ब) सेव्हींग्ज खाते	--	
३,२२,६८,९९७.००	क) मुदत ठेव	८,६९,९५,१७२.००	
१६,९४,६०,०१४.२६	इतर बँकेतील शिल्लक	९,५५,६५,६०४.४५	
११,९९,८७,९९५.२६	अ) चालू खाते	५,३२,८२,७६०.४५	
--	ब) सेव्हींग्ज खाते	--	
५,०२,७२,८९९.००	क) मुदत ठेव	४,२२,८२,८४४.००	
५,००,००,०००.००	मनी अँट कॉल व शॉर्ट नोटीस		५,००,००,०००.००
१,३४,९४,५९,२४२.००	गुंतवणूक		१,२९,५८,८८,७०८.००
१,२६,३९,०८,६९२.००	अ) केंद्र/राज्य सरकारी कर्जरोखे व इतर मान्यता प्राप्त रोखे (पूस्तकी मुल्य)	१,२९,८३,३८,९५८.००	
	दर्शनी मुल्य - १,२६,८७,९०,०००.००		
	बाजारी मुल्य - १,२२,६०,३०,७०७.००		
११,०००.००	ब) सहकारी संस्थांचे शेअर्स	११,०००.००	
१,०००.००	१. महाराष्ट्र राज्य सह. बँक शेअर्स	१,०००.००	
१०,०००.००	२. को.जिल्हा मध्य.सह. बँक शेअर्स	१०,०००.००	
७,७५,३९,५५०.००	क) इतर गुंतवणूक	७,७५,३९,५५०.००	
६,२०,३९,६४०.००	१. युनिटी स्मॉल फाय. बँक (PNCPS)	६,२०,३९,६४०.००	
१,५५,०७,९१०.००	२. युनिटी स्मॉल फाय. बँक (Equity warrants)	१,५५,०७,९१०.००	
--	३. मॅच्युअल फंड्स	--	
--	प्रमुख आणि दुय्यम राज्य भागीदारी फंडातून गुंतवणूक		
१,५६,९३,६२,७०३.४६	कर्जे		१,६०,७७,३५,३४०.९५
५५,४२,६८,९८६.०८	अल्प मुदत, कॅश क्रेडीट, ओव्हरड्राफ्ट कर्जापैकी	५५,५८,७८,३००.८५	
--	अ) सरकारमान्य कर्जरोख्यावर	--	
५५,२२,३०,०२५.९८	ब) इतर प्रत्यक्ष वस्तू तारणांवर	५५,५०,९०,२६६.२५	
२०,३८,९६०.१०	क) अंगावर व जामीनकीवर (वरीलपैकी अनु.कर्जाची थकबाकी रु. २,९०,९२,४४२.००)	८,६८,०३४.६०	
७८,९२,४८,९३७.३९	मध्यम मुदत कर्जापैकी	८०,९६,२३,२८०.२६	
--	अ) सरकारमान्य कर्जरोख्यावर	--	
७२,८४,९०,६४८.८९	ब) इतर प्रत्यक्ष वस्तू तारणांवर	७५,९९,४९,०८३.६४	
३,३८,४९,६७,५९४.७५	बेरीज पुढील पानावर		३,५९,५३,७६,२८५.०२



दिनांक ३१-३-२०२४ अखेरचे

दि. ३१-३-२०२३ रुपये पैसे	भांडवल व देणी	पोटरक्कम रुपये पैसे	दि. ३१-३-२०२४ रुपये पैसे
३,३४,७५,५६,९५६.९९	बेरीज मागील पानावरून		३,४५,९६,८८,२४९.९६
--	मनी अँट कॉल अँड शॉर्ट नोटीस		--
--	घेतलेले कर्ज		--
--	वसुलीस आलेली बिले व वसुलीकरिता		--
--	पाठवलेली बिले (उलट बाजूप्रमाणे)		--
--	शाखा समन्वय		--
५,८०,९४,८८७.८०	थकबाकी व्याज तरतूद		५,८६,९५,०९९.२६
३,३९,२६,०८७.०९	देणे व्याज		४,४७,८५,७५३.००
२,९७,९८,८५५.०२	इतर देणी		३,२५,४५,८५९.८९
८,४४,५९०.९७	अ) बिल्स पेएबल	९७,४६,०९२.९८	
३४,७३,३४९.००	ब) देणे डिव्हीडंड	४४,५६,०९९.००	
२७,८८,९२७.४९	क) अनामत	९,००,९८,५६५.८९	
७८,७२,००९.०४	ड) इतर देणी	९,०९,०७,६६४.४५	
९९,०९,३२८.००	क) सिव्युरिटी व इतर डिपॉझीट	९९,९४,५९०.४०	
२५,२५,२२८.००	ग) डिफर्ड टॅक्स लायबिलिटी	२७,९२,६६७.००	
५८,४२८.३२	घ) एटीएम/पॉज/क्लिअरिंग/आय.एम.पी.एस. सेटलमेंट खाते	९०,२६,२९५.९७	
३९,२७,८७५.००	प) कोव्हीड-१९ मोरॉटीरियम व इतर व्याज रिझर्व्ह तरतूद	९२,७९,४६५.००	
	फ) शेअर्स अनामत	९२,५००.००	
२,७०,३०,५९०.५७	नफा-तोटा खाते		२,७७,४६,०२४.४६
--	मागील ताळेबंदप्रमाणे नफा	२,७०,३०,५९०.५७	
--	वजा-नफा विभागणी	२,७०,३०,५९०.५७	
२,७०,३०,५९०.५७	अधिक-नफा तोटा पत्रकाप्रमाणे चालू सालाचा नफा	२,७७,४६,०२४.४६	
३,४८,८४,०७,२९७.४७	एकूण		३,६२,३३,८०,९६९.७७
९,०५,९९,६०६.२३	संभाव्य देणी व जबाबदान्या		९,९९,४३,८८७.२३
३५,०००.००	बँक गॅरंटी अँड लेटर ऑफ क्रेडीट	२५,०००.००	
९,०३,०६,६०६.२३	मागणी न केलेला ठेव रक्कम रिझर्व्ह बँकेकडे वर्ग	९,०८,६८,८८७.२३	
२,५०,०००.००	बँके विरुद्ध करण्यात आलेले दावे त्यातील रक्कम देणे म्हणून गणली नाही.	२,५०,०००.००	

सामान्य शेरे व सूचनांना पात्र राहून बरोबर आहे.

मे. ए. आर. सुलाखे आणि कंपनी

चार्टर्ड अकॉंटंटस्
वेधानिक लेखापरीक्षक

श्री. पी. जी. जवळकर

असि. जनरल मॅनेजर (अकॉंट्स)

श्री. एस. एस. कदम

जनरल मॅनेजर

श्री. बी. डी. सावंत

श्री. ए. ए. नागराळे

श्री. जी. एस. जाधव

श्री. पी. एन. जाधव-कसबेकर

श्री. आर. व्ही. पवार

श्री. यु. जे. महाजन



एकत्रित ताळेबंद पत्रक

दि. ३१-३-२०२३ रुपये पैसे	जिंदगी व येणी	पोटरक्कम रुपये पैसे	दि. ३१-३-२०२४ रुपये पैसे
३,३८,४१,६७,५१४.७५	बेरीज मागील पानावरून		३,५१,५३,७६,२८५.०२
६,०७,५८,२८८.५८	क) अंगावर व जामीनकीवर (वरीलपैकी अनु. कर्जाची थकबाकी रु. ३,०८,२४,७६७.००)	५,८४,८२,१९६.६२	
२२,५८,४४,७७९.९९	दिर्घ मुदत कर्जापैकी	२४,२२,३३,७५९.०४	
--	अ) सरकारमान्य कर्जरोख्यावर	--	
२२,५८,४४,७७९.९९	ब) इतर प्रत्यक्ष वस्तू तारणांवर	२४,२२,३३,७५९.०४	
--	क) अंगावर व जामीनकीवर (वरीलपैकी अनु. कर्जाची थकबाकी रु. २,४७,७६९.००)	--	
७,९०,५७,४०५.३३	येणे व्याज		८,२४,२६,८४०.६९
--	(पैकी अनु. कर्जा. येणे व्याज रु. ५,१०,७५,५३२.२६)		
--	वसुलीस पाठवलेली व वसुलीस आलेली बिले (उलट बाजू प्रमाणे)		--
--	शाखा समन्वय		--
९६,७६,४२३.३०	इमारत (झीज वजा जाता)		८७,०८,७८९.२०
८३,४५,९०३.०६	फर्निचर व फिक्चर्स (झीज वजा जाता)		७७,६९,०५७.०६
४,००,३४१.००	वाहन (झीज व वजा जाता)		६,३९,१५५.१६
२६,७२६.६८	लायब्ररी व बुक्स (झीज वजा जाता)		२८,६६३.६८
९,१२,०९८.०८	कॉम्प्युटर (झीज वजा जाता)		२८,०७,८१९.१९
२,४३,३५८.००	सोलर सिस्टीम (झीज वजा जाता)		१,४६,०१४.८०
७०,२७६.३७	जनरेटर (झीज वजा जाता)		५९,७३४.३७
५५,०७,२५०.९०	इतर येणी व मालमत्ता		५४,२६,६१०.६०
३,८६,०६४.५८	अ) डिपॉझीट	१,८६,७९४.५८	
२३,८५,०८६.०३	ब) प्रिटींग अँड स्टेशनरी स्टॉक	२३,३२,२२२.९९	
१७,९८,६९७.००	क) अँडव्हान्स व आगावू खर्च	१८,५२,०४७.००	
९,१७,४२७.८९	ड) एटीएम/पॉज/आय.एम.पी.एस/क्लीअरिंग सेटलमेंट अकौंट	--	
१९,९७५.४०	क) प्रिपेड केवायसी/सेरसाई फि	७,७०८.८०	
--	ख) येणे इनकम टॅक्स	६२,०३१.६०	
--	ग) जी.एस.टी. रिसिव्हबल	९,८५,८०५.६३	
--	नॉन बँकिंग असेट्स		--
३,४८,८४,०७,२९७.४७	एकूण		३,६२,३३,८०,९६९.७७

श्री. एच. ए. बोंगाळे
मुख्य कार्यकारी अधिकारी

सौ. एस. एस. कणेकर
उपाध्यक्ष

श्री. आर. एम. डकरे
अध्यक्ष

श्री. ए. जी. शाह
श्री. आर. के. संकपाळ

सौ. व्ही. पी. शिंदे
श्री. आर. एन. व्हटकर

श्री. आर. ए. कुंभार
श्री. यु. डी. गवळी

श्री. डी. के. गाडवे (सीए)
तज्ञ संचालक

श्री. आर. एन. रणदिवे
तज्ञ संचालक



दिनांक १-४-२०२३ ते ३१-३-२०२४ कालावधीचे

दि. ३१-३-२०२३ रुपये पैसे	खर्चाचा तपशील	पोटरक्कम रुपये पैसे	दि. ३१-३-२०२४ रुपये पैसे
१४,१०,५७,७५६.५९	१) ठेवीवर व कर्जावर दिलेले व्याज		१४,२५,३५,८०४.९६
१४,१०,५६,६८४.५९	अ) ठेवीवर दिलेले व्याज	१४,२५,३५,८०४.९६	--
१,०७२.००	ब) कर्जावर दिलेले व्याज	--	--
४,५७,५७,४३७.६८	२) पगार/भत्ते/प्रो. फंड/बोनस		४,९२,९७,३१८.३४
२,९७,५००.००	३) संचालक मिटिंग भत्ता		९,१६,०००.००
६४,१३,७४०.९६	४) भाडे/कर/विमा/दिवाबत्ती		६३,७५,०४४.६२
७,१०,९३४.००	५) कायदे सल्ला फि व कोर्ट खर्च		१३,१३,२७४.००
--	६) पोस्टेज व टेलीफोन	७,६१,८७०.७४	--
९,६१,५२५.००	७) ऑडीट फि		८,९७,७५२.००
९७,४७,६०१.५०	८) घसारा व दुरुस्ती		१,१९,३४,७५०.४०
३९,४८०.००	९) स्टेशनरी छपाई व जाहीरात		७,४०,२३२.४७
--	१०) नॉन बँकिंग असेट्स विक्री व्यवहारातील तोटा		--
३२,८०,०३१.७०	११) इतर खर्च		६०,६४,६६३.७१
४,३९,२४३.७६	१. किरकोळ खर्च	४,२५,८८९.९३	
१,१७,५३०.००	२. प्रवास समारंभ व इतर खर्च	१,६०,४१६.८५	
८९,८००.००	३. शिपाई ड्रेस	--	
१,९६,०९३.००	४. वार्षिक सर्वसाधारण सभा खर्च	१,९७,४७४.००	
२६,२६४.३८	५. वृत्तपत्र वर्गणी	३२,०६४.००	
१,४८,२९६.००	६. निवडणूक खर्च	१७,७८,०९५.००	
५,०००.००	७. व्यवसाय कर	--	
१,०१,५००.००	८. फेडरेशन व असोशिएशन वर्गणी	७९,८००.००	
३,०००.००	९. देणगी	१,०००.००	
४,३१,८१५.००	१०. सरकारी कर्जरोखे प्रिमियम विभागणी	५,०२,४८४.००	
६,४८,७९१.६६	११. पिग्मी कमिशन	८,६१,५४२.७९	
४,२००.००	१२. स्टाफ स्पोर्ट्स फि	२,५००.००	
१,९६,९८४.६६	१३. ए.टी.एम. चार्जेस	५,७५,०५७.९२	
--	१४. सिबिल चार्जेस	१,८५,४८३.३२	
४५४.८०	१५. सी.के.वाय.सी. चार्जेस	३१७.६०	
५,३४,९२८.९२	१६. आय.एम.पी.एस. चार्जेस	१,९६,३८७.९५	
३,३६,१२९.५२	१७. यु.पी.आय. चार्जेस	९,८८,६५३.१६	
	१८. बँक कमिशन	७७,४९७.१९	
५,२३,१४,१६८.००	१२) तरतुदी		५,४२,८५,८५४.००
१,९०,००,०००.००	अ) बुडीत व संशयित निधी तरतूद	३,१०,००,०००.००	
१,३७,८८,९४०.००	ब) इनकम टॅक्स	१,४८,६२,७५०.००	
१०,००,०००.००	क) स्पेशल रिझर्व्ह फंड	१०,००,०००.००	
--	ड) उत्तम जिंदगी निधी तरतूद	११,२४,०२५.००	
१,४०,००,०००.००	क) गुंतवणूक घसारा निधी	६०,३१,६४०.००	
२५,२५,२२८.००	ख) डिफर्ड टॅक्स लॅबिलिटी तरतूद	२,६७,४३९.००	
२०,००,०००.००	ग) तंत्रज्ञान विकास निधी	--	
२,७०,३०,५१०.५७	१३) निव्वळ नफा		२,७७,४६,०२४.४६
२८,७६,१०,६८५.२०	एकूण		३०,२८,६८,५८९.७०

सामान्य शेरे व सूचनांना पात्र राहून बरोबर आहे.

मे. ए. आर. सुलाखे आणि कंपनी

चार्टर्ड अकॉंटंटस्
वेधानिक लेखापरीक्षक

श्री. पी. जी. जवळकर

असि. जनरल मॅनेजर (अकॉंट्स)

श्री. बी. डी. सावंत

श्री. ए. ए. नागराळे

श्री. एस. एस. कदम

जनरल मॅनेजर

श्री. जी. एस. जाधव

श्री. पी. एन. जाधव-कसबेकर

श्री. आर. व्ही. पवार

श्री. यु. जे. महाजन



नफा-तोटा पत्रक

दि. ३१-३-२०२३ रुपये पैसे	उत्पन्नाचा तपशील	पोटरक्कम रुपये पैसे	दि. ३१-३-२०२४ रुपये पैसे
२८,०८,२६,९५०.८१ १७,८२,२५,७३३.९० ९,९१,४१,२१६.९१ ३४,६०,०००.००	१) जमा व्याज अ) कर्जावर मिळालेले व्याज ब) गुंतवणुकीवर मिळालेले व्याज क) सरकारी कर्ज रोखे विक्रीतून मिळालेले उत्पन्न	१८,६९,२०,८४५.२४ १०,६१,७९,६३८.११ २४,९९,७५०.००	२९,५६,००,२३३.३५
१३,५५,२६५.११	२) कमिशन		८,३२,४६७.४३
--	३) सबसिडी व देणगी		--
--	४) नॉन बँकिंग असेट्स विक्री व्यवहारातील फायदा		--
५४,२८,४६९.२८ १,३४,५०८.०३ ८,९११.८७ ३,३७७.१२ १३,७२,२१६.६७ २,४९,६८०.६८ १५,५६,७८७.४६ ६,६४,३४१.०० ६,२१,४१६.४० ६,६१२.८८ ८७,४६९.०० -- २,५५,७३३.४४ १,४८,४५९.८६ १,०००.०० १६,२११.८७ ३,०१,७४३.००	५) इतर उत्पन्न १) अकॉट मेटेनन्स चार्जेस २) इतर जमा ३) दाखला फि ४) लॉकर भाडे ५) स्टेशनरी ६) कर्ज प्रोसेसिंग फि ७) नॉन ऑपरेटिंग चार्जेस ८) जमा डिव्हीडंड ९) नोटीस फि १०) एन.एफ.एस. चार्जेस ११) पॉज/ इकॉम चार्जेस १२) ए.टी.एम. चार्जेस १३) एस.एम.एस. चार्जेस १४) टेंडर फि १५) सिबिल चार्जेस १६) इनकम टॅक्स परतावा व्याज	५,७५०.०० २,५४,२६३.६४ ३,१०२.१२ १४,४४,३३३.३५ ५,२३,०८९.५० १२,८४,८७५.१० ३,४०,०००.०० ६,२१,४१६.०० ७८,०५१.३८ १,०६,२२५.५० १,८०,९३९.५६ ४,५३,३६९.१० ७,०२,३४४.९० २,०००.०० १,८२,१५८.७७ २,५३,९७०.००	६४,३५,८८८.९२
२८,७६,१०,६८५.२०	एकूण		३०,२८,६८,५८९.७०

श्री. एच. ए. बोंगाले
मुख्य कार्यकारी अधिकारी

सौ. एस. एस. कणेकर
उपाध्यक्ष

श्री. आर. एम. डकरे
अध्यक्ष

श्री. ए. जी. शाह
श्री. आर. के. संकपाळ

सौ. व्ही. पी. शिंदे
श्री. आर. एन. व्हटकर

श्री. आर. ए. कुंभार
श्री. यु. डी. गवळी

श्री. डी. के. गाडवे (सीए)
तज्ञ संचालक

श्री. आर. एन. रणदिवे
तज्ञ संचालक

**THE COMMERCIAL CO-OP BANK LTD; KOLHAPUR****Notes to Financial Statements for the Year Ended 31st March 2024****1. Significant Accounting Policies:****1.1 Background :**

The Commercial Co-op. Bank Ltd. was incorporated in the year 1962 and provides wide range of banking and financial services. The Bank is registered under Maharashtra Co-op. Societies Act 1960 vide Registration No.31724 dt.18.12.1961.

1.2 Basis of preparation:

The financial statements of the Bank have been prepared in accordance with the generally accepted accounting principles in India. The Bank has prepared these financial statements to comply in all material aspects with the Accounting Standards issued by the Institute of Chartered Accountants of India (ICAI) to extent applicable, applicable statutory provisions under the Banking Regulation Act, 1949 & Maharashtra Co-operative Societies Act, 1960, Directives Circulars and Guidelines issued by the Reserve Bank of India ('RBI') from time to time and current practices prevailing in the Co-operative Banking sector in India.

The financial statements have been prepared following the going concern concept on an accrual basis under the historical cost convention. The accounting policies adopted in the current year are consistent with those of previous year.

1.3 Use of Estimates:

The presentation of financial statements in conformity with generally accepted accounting principles requires management to make estimates and assumptions that affect the reported amounts of assets, liabilities, revenues and expenses and the disclosure of contingent liabilities, at the end of the reporting period. Although these estimates are based on management's best knowledge of current events and actions, uncertainty about these assumptions and estimates could result in outcomes requiring a material adjustment to the carrying amounts of assets or liabilities in the future periods.

1.4 All accounting policies are consistently followed.**2. Revenue & Expenditure Recognition:****2.1 Revenue Recognition : (AS-9)**

- a. Income from advances – As per RBI directives, in respect of accounts classified as Standard, interest and other income is recognized on accrual basis as and when the same is earned; income from Non-Performing Assets is recognized on realization as per directives issued by RBI.
- b. Income from Investments – Interest and other income from investments is recognized on a time proportion basis considering the face value of investment and the rate applicable. Discount on T-Bills and other discounted instruments is recognized on a straight line basis over the period to maturity. Profit/Loss on sale of securities is recognized as and when the same arises.
- c. Commission on insurance by the Bank is recognized as and when such commission is received from insurance company and on the basis of TDS information.
- d. Dividend on shares is accounted for on 'as and when' received basis.
- e. Other items of income are recognized on realization basis.



- f. Interest on Matured fixed deposit where no renewal instructions are given by depositor is provided as per savings bank deposit rate.
- g. Locker rent is recognized on realization basis.

2.2 Expenditure Recognition:

Revenue expenditure is accounted for generally on accrual basis.

3. Advances

- 3.1. The classification of advances into Standard, Sub-standard, Doubtful and Loss assets as well as provisioning on Standard Advances and Non-Performing Advances has been arrived at in accordance with the Income Recognition, Assets Classification and Provisioning Norms prescribed by the Reserve Bank of India from time to time.
- 3.2 The unrealized interest in respect of advances classified as Non-Performing Advances is disclosed as “Overdue Interest Reserve” as per RBI directives.
- 3.3 In addition, a general provision is made on following categories of standard assets as per RBI guidelines, as under;

Category	Provision
Commercial and real estate loans	1.00 %
Commercial and real estate loans - residential housing	0.75 %
Other advances	0.40 %

- 3.4 For restructured accounts, provision is to be made in accordance with RBI guidelines which require diminution in the fair value of assets to be provided for at the time of restructuring.
- 3.5 Recoveries from bad debts written off are recognized in the Profit and Loss Ac under other income.
- 3.6 Loans to directors are sanctioned with respect to directives issued by Reserve Bank Of India.

4. Investments:

- 4.1. Investments other than Term Deposits with Banks / Institutions / Mutual Fund / T-Bills / Certificate of Deposits and Shares of Co-op Institutions are classified into “Held for Trading”(HFT), “Available for Sale”(AFS), and “Held to Maturity” (HTM) categories in accordance with the Reserve Bank of India (RBI) guidelines on Classification and Valuation of Investments for Primary (Urban) Co-operative Banks.
- 4.2. For the purpose of disclosure in the Balance Sheet, Investments have been classified under four groups as required under RBI guidelines – Government Securities, Other trustee Securities, Shares in Co-operative Institutions, Bonds and NCDs and Other investments.
- 4.3. Investments under HTM category are carried at Acquisition cost. The premium paid, if any, on the investments under this category is amortized over the residual life of the security as per guidelines of RBI and Policy adopted by Bank.
- 4.4. Investments under HFT and AFS category have been valued on marked to market basis on the basis of guidelines issued by RBI. Net Depreciation, if any, under each classification has been provided for, net appreciation, if any, has been ignored.
- 4.5. Treasury Bills, Commercial Papers and Certificate of Deposits under all the classifications have been valued at carrying cost.
- 4.6. Transfers from HTM to AFS category is to be done at value determined as per the guidelines of



Reserve Bank of India issued there for.

- 4.7. Profit/ Loss in respect of investment sold from “AFS” & “HFT” category is to be included in Profit/Loss on Sale of Investments.
- 4.8. Non- Performing Investments
- a. Non Performing investments have been classified and provision is made as per RBI Guidelines.
- b. Net Depreciation has not been set off against appreciation in respect of other performing securities.
- 4.9. Investment Fluctuation Reserve
- IFR is to be provided out of against appropriation of profit so as to comply with RBI Directives, Circulars & Guidelines.

5. Cash Flow Statement: (AS 3)

The Bank has disclosed the Cash Flow statement by following the indirect method, in terms of guidelines issued in AS 3.

6. Property Plant And Equipments (AS 10)

- 6.1. Fixed Asset, other than those that have been revalued, are carried at historical cost less amortization / depreciation accumulated thereon. Cost comprises of purchase price, including non-refundable taxes and any directly attributable cost of bringing the asset to its working condition for intended use. Any trade discount, rebates are deducted in arriving at the purchase price.
- 6.2. AS-10”Property ,Plant& Equipment“, issued by ICAI.
- 6.3. Revalued assets are carried at revalued amounts less amortization / depreciation accumulated thereon. Surplus arising out of revaluation is reflected under Revaluation Reserve in the Balance Sheet.
- 6.4. Impairment: The Carrying amounts of assets are reviewed at each balance sheet date for any indication of impairment based on internal/ external factors. An impairments loss is recognized wherever the carrying amount of an asset exceeds its recoverable amount. The recoverable amount is the greater of the asset’s net selling price and value in use. The Bank has ascertained that there is no impairment of any of its asset and as such, no provision under Accounting Standard 28 on impairment of asset issued by ICAI is required.
- 6.5. The Bank has ascertained that there is no material impairment of any of its assets & as such there is no provision on Impairment of Assets.
- 6.6. Fixed Assets which have been fully depreciated but are still in use are carried in the books at Rs.1.

7. Depreciation & Amortization:

- 7.1. The depreciation on fixed assets is calculated on the basis of methods and rates as mentioned below:

Particulars	Method of Depreciation	Rate of Depreciation
Premises	Written Down Value	10%
Furniture, Fixtures & Dead Stock	Written Down Value	10%
Office Equipments, Generators & A.C.s	Written Down Value	15 %
Vehicles & Library	Written Down Value	15%
Computers and Peripherals	Straight Line	33.33% (As per RBI directives.)



- 7.2. Depreciation of Rs. 716563.70 on Premises on revalued additional amount is debited to Revaluation Reserve and depreciation on W.D.V. is debited to Profit and Loss a/c.
- 7.3. Computer and Peripherals used for providing technological services are depreciated on a straight-line basis as per RBI guidelines.
- 7.4. The depreciation on assets acquired during the year is calculated on half yearly basis as per Income Tax Act, 1961.
- 7.5. Assets are capitalized considering the nature of asset and the materiality aspect.

8. Employee Benefits (AS- 15):

- 8.1. Retirement benefits in the form of Provident Fund Contribution & Family Pension Scheme for the year has been made to the Commissioner for Regional Provident Fund (P.F.) and charged to the profit and loss account.
- 8.2. Leave encashment is provided for at actual leave at the credit of the employee in excess of 60 days. No Provision is made for leave encashment at the credit of employee up to 60 days. This is as per the agreement executed with employees. However, no Actuarial Valuation has been done by the Bank as required by AS-15.
- 8.3. The bank operates defined benefit plan for its employees, viz. gratuity liability. The cost of providing benefits under these plans is determined on the basis of valuation by HDFC Life Insurance Co. Ltd. at each year-end maintaining fund under trust deed with HDFC Life Insurance Co. Ltd. for gratuity payments to employees. The shortfall, if any, between the fair values of plan assets as on 31st March is paid / provided for and recognized as expenses in the profit and loss account. As stated by the management, HDFC Life Insurance Co. Ltd. calculates the liability for payment of gratuity on the basis of actuarial valuation, however, the same is not certified by the Actuarial Valuer.
- d. Provision of Ex-Gratia is made by making provision against Current Year's Profit.

9. Segment Reporting (AS- 17):

In accordance with Accounting Standard 17 issued by ICAI, Segment Reporting is made as under :

- i) Treasury includes all Investment Portfolio, Profit/Loss on sale of investments and Money Market Operations. The expenses of this segment consist of interest expenses on funds borrowed from external sources as well as internal sources and depreciation/amortization of premium on Held to Maturity category investments.
- ii) Other Banking Operations include all other operations not covered under Treasury Operations.

10. Related Party Disclosure (AS-18):

There are no related parties which require a disclosure under AS 18, other than the Chief Executive Officer of bank.

11. Earnings per share (AS-20):

Earning per share is calculated by dividing the net profit for the period, after tax, attributable to equity shareholders (before Appropriation) by the equity shares outstanding at the end of the year.

12. Taxes on Income (AS – 22):

- a. Tax expenses comprises of current and deferred tax. Current Income Tax is measured on the basis of estimated taxable income for the year in accordance with the provisions of Income Tax Act, 1961, and Rules framed there under.
- b. Deferred income tax reflects the impact of timing differences between taxable income and accounting income originating during the current year and reversal of timing differences for



earlier year. Deferred tax is measured using tax rates and tax laws enacted or substantially enacted at reporting date. Deferred tax assets are recognized for only to the extent that there is reasonable certainty that sufficient future taxable income will be available against which such deferred tax assets can be realized.

- c. Deferred Tax Assets are reassessed at each reporting date, based upon management's judgment as to whether the realization is reasonably certain.

13. Intangible Assets (AS 26):

An intangible asset is recognized if and only if it is probable that the future economic benefits that are attributable to the assets will flow to the enterprise and the cost of the asset can be measured reliably. Intangible assets is measured initially at cost and stated in balance sheet at historical cost less accumulated amortization.

14. Impairment of Assets (AS - 28):

The Bank has ascertained that there is no material impairment of any of its asset and as such, no provision under Accounting Standard 28 on impairment of asset issued by ICAI is required.

15. Provisions (AS - 29):

In accordance with Accounting Standard 29, Provisions, Contingent Liabilities & Contingent Assets issued by ICAI, the Bank recognize the provision where it has present obligations as a result of a past event, and it is probable that an outflow of resources of embodying economic benefits will be required to settle the obligation as & when a reliable estimate of the amount of the obligations can be made.

A provision is recognized when the Bank has a present obligation as result of past events and it is probable that an outflow of resources will be required to settle the obligation, in respect of which a reliable estimate can be made. Provisions are not discounted to their required to settle the obligation at the balance sheet date. These are reviewed at each balance sheet date and adjusted to reflect the current best estimates. In case where the available information indicates that the loss on contingency is reasonably possible but the amount of loss cannot be reasonably estimated, a disclosure is made in the financial statements.

Contingent Assets are not recognised in the Financial Statements. However, Contingent Assets are assessed continually.

II. Notes to financial statements for the year ended March 31, 2024

1. Appropriation of Profit:

The Board of Directors have not yet recommended appropriation of profit for the year ended 31st March 2024. After recommendation from the board the appropriation of profit will be approved by the shareholders at the AGM.

Statement of Appropriation 31.03.2024	
Net profit for the year ended March 31,2024	2,77,46,024.46

2. Balance with other Banks:

- 2.1 Fixed Deposits with other Banks include deposits aggregating to Rs.100.00 Lakh (Previous Year Rs.100 Lakh) placed as margin to secure overdraft limits/issuance of guarantees in respect of correspondent business. Overdraft limits to meet liquidity risk are secured by fixed deposits of Rs.100.00 Lakh (Previous Year Rs.100.00 Lakh).



2.2. Book Value Of shares in Co-op Societies is Rs. 11,000/-

3. Provisioning of Advances:

Provision for Bad and Doubtful Debts (for Non Performing Assets) is made as prescribed by RBI directives or Section 36(1)(vii) of the Income Tax Act, whichever is higher. Provisions made in earlier years, along with the additional amount created as BDDR continue to be reflected in the Reserves as in the past.

4. Prior Period Items (AS - 5):

No Prior period expenses/income; debited/credited to Profit & Loss A/c, considering the materiality aspect and the date on which the liability is crystallized.

5. Investments:

5.1. The profit on sale of investments during the year 2023-24 is Rs.25.00 lakh, whereas during the year 2022-23 there was profit of Rs.34.60 lakh.

5.2. .

(Rs.In lakhs)

Category	Financial Year	Face Value	Book Value	Market Value
Available For Sale (AFS)	2023-24	4180.00	4184.60	4066.22
	2022-23	3680.00	3655.13	3484.14
Held to Maturity (HTM)	2023-24	5507.10	5526.18	5414.75
	2022-23	5507.10	5531.21	5323.42

5.3 The IFR as on 31/03/2024 is Rs.400.00 Lakh.

5.4 The AFS securities as on 31/03/2024 were Rs.41.80 Crore. The market value of the AFS Securities as on 31/03/2024 is Rs.40.66 Crore. Ignoring the excess market value, the deficit in these securities is Rs.1.14 Crore. The Investment Depreciation Reserve as on 31/03/2024 is Rs.842.32 lakh which is in excess of this deficit amount.

5.5. Investment Depreciation Reserve of Rs.60.32 Lakhs debited to Profit & Loss A/c. This is 20% provision against the fixed deposits kept with PMC Bank. The total IDR against FD with PMC Bank is Rs.6.20 Crores.

5.6. Bank has not shifted any Govt.Securities during the year.

6. AS 10 - For Property, Plant and Equipment:

Accounting Standard 10 is mandatory for all urban co-operative banks. There are two models referred in AS 10 viz. Cost Model and Revaluation Model. The option for the bank is to choose either of it. The same should be mentioned in its accounting policy and the same shall be applicable to an entire class of property, plant and equipment. Depreciation should be allocated on a systematic basis over the useful life of the asset. The residual value and useful life of the assets be reviewed at least at each financial year end and accounting be done if expectations differ from previous estimates. Depreciation method used should reflect the pattern in which the future economic benefits of the asset are expected to be consumed by the enterprise. Review of depreciation should also be there at each financial year end.

There are other many issues viz. changes in existing factors, estimates, removal, restoration etc., impairment and treatment of loss, retirement, derecognition etc. which are explained in detail in AS 10.



Disclosures are necessary in financial statements for each class of property, plant and equipment regarding measurement base, depreciation method used, useful life or depreciation rate used, gross carrying amount and its reconciliation etc. etc. There are also some transitional provisions.

7. Earnings Per Share (AS - 20):

A)	Earnings available to shareholders	After recommendation by the Board
B)	No. of Shares (Considering Rs. 100/- as face value of each share)	11,17,703 No. Shares
	Earnings Per Share (Considering Rs. 100/- as face value of each share)	Rs. 24.82

The face value of share should be Rs.100/- per share as per the by laws of the bank and hence provisions of the Maharashtra Co-Operative Societies Act, 1960.

8. Deferred Tax Assets/Liabilities (AS - 22):

- (i) Tax expense comprises of current and deferred tax.
- (ii) Deferred tax for timing difference between books and tax profits for the year is accounted for using the tax rates and laws that have been substantially enacted as of the balance sheet date. No effect of deferred tax liability/asset has been taken into consideration based on WDV of Fixed Assets as per Balance Sheet and Income Tax Return and BDDR/Provision for Standard Assets.

(Rs. In Lakhs)

Sr. No.	Particulars	Balance as on 31/03/2023	For the year ended 31/03/2024
A.	Deferred tax liability	25.25	27.93
	Total	25.25	27.93

- (iii) Provision for income tax is arrived at as under :

(Rs. In Lakhs)

Sr. No.	Particulars	For the Year ended 31/3/2023	For the year ended 31/03/2024
A)	Income Tax Provision Current Tax	137.89	148.63
B)	Deferred Tax	25.25	2.67
	Total (A+B)	163.14	151.30

9. Impairment of Assets (AS – 28):

There is no impairment of any of assets in the opinion of the Bank and as such no provision under Accounting Standard-28 issued by ICAI is required.

10. Provisions, Contingent Liabilities & Contingent Assets (AS - 29):

- 1. Bank Guarantees, L.C.s are sanctioned to customers with approved credit limits in place. The liability thereon is dependent on terms of contractual obligations, devolvment, raising demand by concerned parties and the amount being called up. These amounts are collateralized by margins, counter guarantees and secured charges. The quantum of Contingent Liabilities in these respects are as under:

Particulars	31.03.2023	31.03.2024
Bank Guarantees	0.35	0.25
Court Matter	2.50	2.50
L.C.s	0.00	0.00
Total	2.85	2.75



2. There is one cases lodged by employees against the Bank. These cases are in case of dismissal due to misbehavior of such employees.

The case is pending at Mumbai High Court in this case the decision has been given by Kolhapur Industrial Labour Court. As per the said order of Court the bank has accordingly calculated payable amount. Total gross payable amount is Rs.19.13 lakh, Total of deduction is Rs.14.16 lakh, Net amount of Rs.4.97 lakh paid through DD No. 993492.

The concerned person has preferred an appeal against the said transaction & returned the cheque back to the bank. The bank has also preferred an appeal in Mumbai High Court which is at hearing stage.

3. In Accordance with the "Depositor & Education Awareness Fund Scheme, 2014" formed by RBI, till 31st March 2024, The Bank has identified & transferred to the Depositor & Education Awareness Fund as per Below details:

Particulars	FY 2022-23	FY 2023-24
Opening Balance of Amount transferred to DEAF	97.08	103.07
Add: Amount transferred to DEAF During the year	7.89	14.54
Less: Amount reimbursed by DEAF towards claims	1.90	8.92
Closing Balance of Amount transferred to DEAF	103.07	108.69

All the amounts outstanding in respect of liability accounts standing in credit in any amount by whatever name called and remaining unclaimed for the period more than 10 years, are transferred to DEAF account in accordance with guidelines of the RBI.

4. Movement Of Provisions

2) Movement of Provisions for NPAs (excluding provision for standard assets)	31-03-2023	31-03-2024
a) Opening Balance	1310.00	1500.00
b) Provided during the year	190.00	310.00
From profit appropriation	0.00	0.00
Total	1500.00	1810.00
c) Write - off/Write - back of excess provisions	0.00	0.00
d) Closing Balance	1500.00	1810.00

11. Suppliers or Service providers covered under Micro, Small & Medium Enterprises Development Act 2006 have not furnished the information regarding filing of necessary memorandum with the appropriate authority. Therefore, information relating to cases of delays in the payments to Micro & Small Enterprise or of interest payments due to delayed in such payments, could not be given.

12. **Revaluation of Premises**

Details of revaluation reserve are as follows:

Particulars	Land & Building
Opening Balance Revaluation Reserve	71.66
Depreciation Debited to Revaluation Reserve	7.17
Closing Balance of Revaluation Reserve	64.49



13. In the absence of specific guidelines / directives from RBI, following disclosures are not made as per the accounting standards (AS) issued by the Institute of Chartered Accounts of India.

14. Related Party Disclosure:

There are no related parties requiring the disclosure under AS 18 issued by the ICAI other than the Key Management Personnel Mr. Hemant A. Bongale, the CEO of Bank. He being a single party coming under that category, no further details thereon are required to be disclosed. There were no sanctioned limits to the directors & their relatives, excepting loans against deposits. There were no guarantees sanctioned by the Bank to the Directors.

(i) Employee retirement benefits Disclosures as per AS – 15

(ii) Segment Reporting (AS- 17):

In accordance with Accounting Standard 17 issued by ICAI. Segment Reporting is made as under :

i) Treasury includes all Investment Portfolio, Profit/Loss on sale of investments and Money Market Operations. The expenses of this segment consist of interest expenses on funds borrowed from external sources as well as internal sources and depreciation/amortization of premium on Held to Maturity category investments.

ii) Other Banking Operations include all other operations not covered under Treasury Operations.

Operations wise Segment Reporting –

(In Lakh)

Business Segments	For 2022-23			For 2023-24		
	Investments	Other Banking Operations	Total	Investments	Other Banking Operations	Total
Revenue	1,026.01	1,850.10	2,876.11	1,086.80	1,941.89	3,028.69
Expenses	144.32	1,938.34	2,082.66	65.34	2,203.35	2,268.69
Result	881.69	(88.24)	793.45	1,021.46	(261.46)	760.00
Unallocated Expenses	-	-	-	-	-	-
Operating Profit	881.69	(88.24)	793.45	1,021.46	(261.46)	760.00
Income Tax	-	-	163.14	-	-	151.30
Net Profit	-	-	270.31	-	-	277.46
Provisions	-	220.00	220.00	-	331.24	331.24
Segment Assets	16,399.85	18,484.23	34,884.08	16,298.85	19,934.96	36,233.81
Unallocated Assets	-	-	-	-	-	-
Total Assets	16,399.85	18,484.23	34,884.08	16,298.85	19,934.96	36,233.81
Segment Liabilities	-	-	-	-	-	-
Unallocated Liabilities	-	-	29,104.99	-	-	29,875.27
Shareholders Fund	-	-	5,779.09	-	-	6,358.54
Total Liabilities	16,399.85	18,484.23	34,884.08	16,298.85	19,934.96	36,233.81

15. Penalties for Disclosure:

In the year 2023-24, RBI has not imposed any penalty on the Bank for any reason.

16. Other Notes

Previous year's figures have been regrouped/ rearranged where ever necessary to confirm the layout for the accounts of current year.

As per our report of even date

Place : Kolhapur
Date : 25/06/2024

For A R Sulakhe & Co
Chartered Accountants
CA Raghavendra Bakare Partner
M No 154236



CASH FLOW STATEMENT FOR THE YEAR ENDED 31/03/2024

(Amount in Rs.)

Particulars	Amount	Amount
A. CASH FLOW FROM OPERATING ACTIVITIES		6,42,27,159.58
Net Profit for the current F.Y.	2,77,46,024.46	
Add Depreciation on fixed asset	25,19,100.33	
Add Depreciation on Revaluation Reserve	7,16,563.70	
WORKING CAPITAL ADJUSTMENTS		
Increase/Decrease in Investment	(3,98,99,577.00)	
Increase/Decrease in loans and advances	(3,83,72,636.69)	
Increase/Decrease in Interest Receivable	(33,69,435.36)	
Increase/Decrease in Other Assets	80,640.30	
Increase/Decrease in Deposit from Customer	5,41,86,396.10	
Increase/Decrease in Interest Payable	1,08,59,665.91	
Increase/Decrease in Branch Adjustment	-	
Increase/Decrease in other Liabilities	1,07,46,996.87	
Increase/Decrease in ODIR	5,20,203.46	
Increase/Decrease in Reserve & Other Funds	3,84,93,217.50	
NET CASH GENERATED FROM OPERATING ACTIVITIES	3,32,45,471.09	
B.CASH FLOW FROM INVESTING ACTIVITIES		
Purchase of Fixed Assets	(37,11,763.00)	
Net Cash used in investing activities		(37,11,763.00)
C.CASH FROM FINANCING ACTIVITIES		
Increase/Decrease in Share Capital	56,13,400.00	
Dividend Paid during the year	(1,31,92,240.00)	
Net cash used in financing activities		(75,78,840.00)
D.NET INCREASE/DECREASE IN CASH & CASH EQUIVALANTS (A+B+C)		5,29,36,556.58
CASH & CASH EQUIVALENT AT THE BEGINING OF THE YEAR		17,48,19,701.29
CASH AND CASH EQUIVALENT AT THE END OF THE YEAR		22,77,56,257.87

Place : Kolhapur
Date : 25-06-2024

For A. R. Sulakhe & Co.
Chartered Accountant

CA Raghavendra Bakare
Partner
(Mem. No. 154236)



Disclosure in financial statements - Notes to Accounts 31-03-2024

1) REGULATORY CAPITAL

(Rs.in crore)

a) Composition of Regulatory Capital

Sr. No.	Particulars	Current Year	Previous Year
i)	Common Equity Tier 1 capital (CET 1)* / Paid up share capital and reserves [®] (net of deductions, if any)	11.03	10.47
ii)	Additional Tier 1 capital*/ Other Tier 1 capital [®]	16.07	15.11
iii)	Tier 1 capital (i + ii)	27.10	25.58
iv)	Tier 2 capital	6.08	5.83
v)	Total capital (Tier 1+Tier 2)	33.18	31.41
vi)	Total Risk Weighted Assets (RWAs)	142.70	132.85
vii)	CET 1 Ratio (CET 1 as a percentage of RWAs)* / Paid-up share capital and reserves as percentage of RWAs [®]	18.99%	19.25%
viii)	Tier 1 Ratio (Tier 1 capital as a percentage of RWAs)	18.99%	19.25%
ix)	Tier 2 Ratio (Tier 2 capital as a percentage of RWAs)	4.26%	4.39%
x)	Capital to Risk Weighted Assets Ratio (CRAR) (Total Capital as a percentage of RWAs)	23.25%	23.64%
xi)	Leverage Ratio*	NA	NA
xii)	Percentage of the shareholding of a) Government of India b) State Government (specify name) [§] c) Sponsor Bank [§]	NA	NA
xiii)	Amount of paid-up equity capital raised during the year	0.81	0.73
xiv)	Amount of non-equity Tier 1 capital raised during the year, of which:	Nil	Nil
xv)	Give list as per instrument type (perpetual non-cumulative preference shares, perpetual debt instruments, etc.). Commercial banks (excluding RRBs) shall also specify if the instruments are Basel II or Basel III compliant.		
xv)	Amount of Tier 2 capital raised during the year, of which Give list as per instrument type (perpetual non-cumulative preference shares, perpetual debt instruments, etc.). Commercial banks (excluding RRBs) shall also specify if the instruments are Basel II or Basel III compliant	Nil	Nil

2. Assets Liability Management

a) Maturity pattern of certain items of assets and liabilities

(Rs.in crore)

Particulars	Day 1	2 to 7 Days	8 to 14 Days	15 to 30 Days	31 Days to 2 Months	Over 2 Months and to 3 Months	Over 3 Months and to 6 Months	Over 6 Months and to 1 Year	Over 1 year and upto 3 year	Over 3 year and upto 5 year	Over 5 year	Total
Deposits	5.51	4.87	9.64	8.45	9.80	11.32	33.06	73.54	122.52	1.96	1.72	282.38
Advances	5.09	1.27	0.25	2.68	1.98	2.30	8.85	34.18	16.06	31.26	56.86	160.77
Investments	0.27	5.87	5.44	13.91	7.19	1.22	18.28	3.95	7.01	0.00	99.86	162.99
Borrowings	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00
Foreign Currency Assets	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00
Foreign Currency Liabilities	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00



3) INVESTMENTS

a) Composition of Investment Portfolio As at 31.03.2024

(Rs.in crore)

Particulars	Investment of India						Investment Outside India					Total Investments
	Government Securities	Other Approved Securities	Shares	Debentures and Bonds	subsidiaries and/or joint ventures	Others	Total investments in India	Govt. securities (including local authorities)	Subsidiaries and/or joint ventures	Others	Total investments outside India	
HELD TO MATURITY												
Gross	79.98	0	0	0	0	0	79.98	0	0	0	0	0
Less: Provision for Non performing investment (NPI)	0	0	0	0	0	0	0	0	0	0	0	0
Net	79.98	0	0	0	0	0	79.98	0	0	0	0	0
AVAILABLE FOR SALE												
Gross	41.85	0	0	7.75	0	0	49.6	0	0	0	0	0
Less: Provision for Non performing investment (NPI)	0	0	0	0	0	0	0	0	0	0	0	0
Net	41.85	0	0	7.75	0	0	49.6	0	0	0	0	0
HELD FOR TRADING												
Gross	0	0	0	0	0	0	0	0	0	0	0	0
Less: Provision for Non performing investment (NPI)	0	0	0	0	0	0	0	0	0	0	0	0
Net	0	0	0	0	0	0	0	0	0	0	0	0
TOTAL INVESTMENT												
Gross	121.83	0	0	7.75	0	0	129.58	0	0	0	0	0
Less: Provision for Non performing investment (NPI)	0	0	0	0	0	0	0	0	0	0	0	0
Net	121.83	0	0	7.75	0	0	129.58	0	0	0	0	0

b) Composition of Investment Portfolio As at 31.03.2023

(Rs.in crore)

Particulars	Investment of India						Investment Outside India					Total Investments
	Government Securities	Other Approved Securities	Shares	Debentures and Bonds	subsidiaries and/or joint ventures	Others	Total investments in India	Govt. securities (including local authorities)	Subsidiaries and/or joint ventures	Others	Total investments outside India	
HELD TO MATURITY												
Gross	55.31	0	0	7.75	0	0	63.06	0	0	0	0	0
Less: Provision for Non performing investment (NPI)	0	0	0	0	0	0	0	0	0	0	0	0
Net	55.31	0	0	7.75	0	0	63.06	0	0	0	0	0
AVAILABLE FOR SALE												
Gross	71.08	0	0	0	0	0	71.08	0	0	0	0	0
Less: Provision for Non performing investment (NPI)	0	0	0	0	0	0	0	0	0	0	0	0
Net	71.08	0	0	0	0	0	71.08	0	0	0	0	0
HELD FOR TRADING												
Gross	0	0	0	0	0	0	0	0	0	0	0	0
Less: Provision for Non performing investment (NPI)	0	0	0	0	0	0	0	0	0	0	0	0
Net	0	0	0	0	0	0	0	0	0	0	0	0
TOTAL INVESTMENT												
Gross	126.39	0	0	7.75	0	0	134.14	0	0	0	0	0
Less: Provision for Non performing investment (NPI)	0	0	0	0	0	0	0	0	0	0	0	0
Less Provision for depreciation & NPI												
Net	126.39	0	0	7.75	0	0	134.14	0	0	0	0	0



c) Sale and transfer to/from HTM category - No such transaction hence not applicable

b) Movement of Provisions for Depreciation and Investment Fluctuation Reserve

Particular	Current Year		Previous Year	
	Current Year	Previous Year	Current Year	Previous Year
i) Movement of provision held towards depreciated investment				
a) Opening balance	7.82	6.42		
b) Add: Provision made during the year	0.60	1.40		
c) Less: Write off/ write back of excess provisions during the year	0	0		
d) Closing balance	8.42	7.82		
ii) Movement of investment fluctuation reserve				
a) Opening balance	3.85	3.85		
b) Add: Amount transferred during year	0.15	0		
c) Less: Drawdown	0	0		
d) Closing balance	4.00	3.85		
iii) Closing balance in IFR as a percentage of closing balance of investments¹² in AFS and HFT/Current category				
	8.06	5.42		

d) Non SLR investment portfolio

i) Non performing non SLR investment

Particular	Current Year	Previous Year
a) Opening balance	0.00	0.00
b) Additions during the year since 1st Apr.	0.00	0.00
c) Reductions during the above period	0.00	0.00
d) Closing balance	0.00	0.00
e) Total provisions held	0.00	0.00

ii) Issuer composition of non - SLR investment

Issuer	Amount		Extent of Private Placement		Extent of Below Investment Grade Securities		Extent of Unreated Securities		Extend of Unlisted Securities	
	Current Year	Previous Year	Current Year	Previous Year	Current Year	Previous Year	Current Year	Previous Year	Current Year	Previous Year
a) PSUs	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00
b) Flis	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00
c) Banks	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00
d) Private Corporates	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00
e) Subsidiaries/Joint Ventures	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00
f) Others	7.75	7.75	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00
g) Provision held towards depreciation	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00
Total	7.75	7.75	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00

e) Repo transaction (in face value terms) Not applicable

f) Government Security Lending(GSL) Transactions- Nil



4) ASSETS QUALITY

a) Classification of advances and provisions held

(Rs.in crore)

Particulars	Standard		Non-Performing			TOTAL
	Total Standard Advances	Sub standard	Doubtful	Loss	Total Non Performing Advances	
Gross Standard Advances and NPAs						
Opening Balance	146.48	0.19	10.26	0.00	10.45	156.93
Add : Additions during the year						
Less : Reductions during the year						
Closing balance	152.16	3.66	4.95	0.00	8.61	160.77
Reduction in Gross NPA due to Upgradation						
Recoveries (excluding recoveries from upgraded accounts)						
Write-offs					0	
Provisions (excluding Floating Provisions)						
Opening balance of of provision held	2.14	1.00	14.00	0.00		17.14
Add : Fresh provisions made during the year						2.00
Less: Excess provision reversed/Write-off loans					0	0.00
Closing balance of provision held	2.25	0.36	17.74	0.00		20.35
Net NPAs						
Opening balance		0.00	0.00	0.00		
Add: Fresh additions during the year						
Less: Reductions during the year						
Closing Balance		0.00	0.00	0.00		0.00

Floating Provisions						
Particulars	Standard		Non-Performing			TOTAL
	Total Standard Advances	Sub standard	Doubtful	Loss	Total Non Performing Advances	
Opening Balance						
Add : Additional provisions made during the year						
Less : Amount drawn down during the year						
Closing balance of floating provisions						
Technical write-offs and the recoveries made thereon						
Opening balance of Technical/ Prudential written-off accounts						
Add: Technical/ Prudential write-offs during the year						
Less: Recoveries made from previously technical/ prudential written-off accounts during the year						
Closing balance						

Ratios (in percent)	Current year	Previous year
Gross NPA to Gross Advances	5.36%	6.66%
Net NPA to Net Advances	0.00%	0.00%
Provision coverage ratio	210.22%	143.50%



c) Overseas assets, NPA and revenue

Particular	Current Year	Previous Year
Total Assets	0.00	0.00
Total NPAs	0.00	0.00
Total Revenue	0.00	0.00

b) Sector wise Advances and Gross NPAs

Sector	Current Year			Previous Year		
	Outstanding Total Advances	Gross NPAs	Percentage of Gross NPAs to Total Advances in that sector	Outstanding Total Advances	Gross NPAs	Percentage of Gross NPAs to Total Advances in that sector
i) PRIORITY SECTOR						
a) Agriculture and allied activities	0.71	0.05	3.11%	1.41	0.19	11.82%
b) Advances to industries sector eligible as priority sector lending	80.35	3.44	2.14%	86.62	6.88	4.38%
c) Services				0.00	0.00	
d) Personal loans	19.62	0.25	0.16%	20.17	0.38	0.24%
Sub total (i)	100.68	3.74	2.33%	108.20	7.45	4.75%
ii) NON PRIORITY SECTOR						
a) Agriculture and allied activities	0.00	0.00		0.00	0.00	0.00
b) Industry	0.00	0.00		0.00	0.00	
c) Services	0.00	0.00		0.00	0.00	
d) Personal loans	60.09	4.87	3.03%	48.73	3.00	1.91%
Sub total (ii)	60.09	4.87	0.03	48.73	3.00	0.02
Total (i+ii)	160.77	8.61	5.36%	156.93	10.45	6.66%

d) Particular of resolution plan and restructuring

Issuer	Agriculture and allied activities		Corporates (excluding MSME)		Micro, Small and Medium		Retail (excluding agricultue & MSME)		Total	
	Current Year	Previous Year	Current Year	Previous Year	Current Year	Previous Year	Current Year	Previous Year	Current Year	Previous Year
Standard	Number of borrowers	0	0	0	3	2	1	0	4	5
	Gross Amount (Rs.crore)	0	0	0	0	0	0	0	0	0
	Provision held (Rs.crore)	0	0	0	0	0	0	0	0	0
Sub-Standard	Number of borrowers	0	0	0	0	0	0	0	0	0
	Gross Amount (Rs.crore)	0	0	0	0	0	0	0	0	0
	Provision held (Rs.crore)	0	0	0	0	0	0	0	0	0
Doubtful	Number of borrowers	0	0	0	0	0	0	0	0	0
	Gross Amount (Rs.crore)	0	0	0	0	0	0	0	0	0
	Provision held (Rs.crore)	0	0	0	0	0	0	0	0	0
Total	Number of borrowers	0	0	0	0	0	0	0	0	0
	Gross Amount (Rs.crore)	0	0	0	0	0	0	0	0	0
	Provision held (Rs.crore)	0	0	0	0	0	0	0	0	0
Total	Number of borrowers	0	0	0	0	0	0	0	0	0
	Gross Amount (Rs.crore)	0	0	0	0	0	0	0	0	0
	Provision held (Rs.crore)	0	0	0	0	0	0	0	0	0

Note - No applications are under process



e) Divergence in asset classification and provisioning : Nil

f) Disclosure of transfer of loan exposure

i) In respect of loans not in default that are transferred or aquired : Nil

ii) Details of stressed loans transferred during the year

all amonts in Rs. Crore	To ARC's	To Permitted transferees	To other transferees
Number of accounts	NIL	NIL	NIL
Aggregate principal outstanding of loans transferred	NIL	NIL	NIL
Weighted average residual tenor of the loans transferred	NIL	NIL	NIL
Net book value of loans transferred (at the time of transfer)	NIL	NIL	NIL
aggregate consideration	NIL	NIL	NIL
additional consideration realised in respect of accounts transferred in earlier years	NIL	NIL	NIL

Details of loans acquired during the year

all amonts in Rs. Crore	From SCBs,RRBs,Coop Banks,AIFs,SFBs and NBFCs	from ARC's
Aggregate principal outstanding of loans acquired	Nil	Nil
aggregate consideration paid	Nil	Nil
weighted average residual tenor of loans acquired	Nil	Nil

g) Fraud Account

Particular	Current year	Previous year
Number of fraud reported	0	0
Amount involved in fraud	0	0
Amount of provision made for such fraud	0	0
Amount of Unamortised provision debited from 'other reserve' as at the end of the year	0	0

h) Disclosure under Resolution Framework of COVID-19 related Stress

Type of borrower	Exposure to accounts classified as Standard consequent to implementation of resolution plan – Position as at the end of the previous half-year (A)	Of (A), aggregate debt that slipped into NPA during the half-year	Of (A) amount written off during the half-year	Of (A) amount paid by the borrowers during the half-year	Exposure to accounts classified as Standard consequent to implementation of resolution plan – Position as at the
Personal Loan	0.00	0.00	0.00	0.00	0.00
Corporate person	0.00	0.00	0.00	0.00	0.00
Of which MSMEs	0.00	0.00	0.00	0.00	0.00
Others	0.00	0.00	0.00	0.00	0.00
Total	0.00	0.00	0.00	0.00	0.00



5) EXPOSURES

a) Exposures to real estate sector

(Rs.in crore)

CATEGORY	CURRENT YEAR	PREVIOUS YEAR
l) Direct exposure -		
a) Residential Mortgages - Lending fully secured by mortgages of residential property that is or will be occupied by the borrower or that is rented. Individual housing loans eligible for inclusion in priority sector advances shall be shown separately. Exposure would also include non fund based (NFB) limits.	22.83	23.35
b) Commercial Real Estate - Lending secured by mortgages on commercial real estate (office, buildings, retail space, multipurpose commercial premises, multifamily residential buildings, multi tenanted commercial premises, industrial or warehouse space, hotels, land acquisition, development and construction etc.) Exposure would also include non fund based (NFB) limits.	17.57	16.54
c) Investment in Mortgage-Backed Securities (MBS) and other securitized exposures -	0	0
i) Residential		
ii) Commercial Real Estate		
ii) Ubdirect Exposure	0	0
Fund based and non - fund - based exposures on National Housing Bank and Housing Finance Companies.		
Total Exposure to Real Estate Sector	40.40	39.89
b) Exposure to capital market	NIL	NIL
c) Risk category-wise country exposure	NIL	NIL
d) Unsecured advances		(Rs.in crore)
PARTICULARS	CURRENT YEAR	PREVIOUS YEAR
Total Unsecured advances of the bank	5.94	6.28
Out of the above, amount of advances for which intangible securities such as charge over the rights, licenses, authority, etc. have been taken	0	0
Estimated value of such intangible securities	0	0
e) Factoring exposures	NIL	NIL



6) Concentration of deposits, advances, exposures and NPAs

a) Concentration of deposits

(Rs.in crore)

PARTICULARS	CURRENT YEAR	PREVIOUS YEAR
Total deposits of the twenty largest depositors	24.94	22.13
Percentage of deposits of twenty largest depositors to total deposits of the bank	8.83%	7.99%

b) concentration of advances

(Rs.in crore)

PARTICULARS	CURRENT YEAR	PREVIOUS YEAR
Total advances to the twenty largest borrowers	33.24	27.11
Percentage of advances to twenty largest borrowers to total advances of the bank	20.68%	16.41%

c) Concentration of exposures

(Rs.in crore)

PARTICULARS	CURRENT YEAR	PREVIOUS YEAR
Total exposure to the twenty largest borrowers/customers	30.13	25.76
Percentage of exposures to the twenty largest borrowers/ customers to the total exposure of the bank on borrowers/ customers	20.68%	16.41%

d) Concentration of NPA's

(Rs.in crore)

PARTICULARS	CURRENT YEAR	PREVIOUS YEAR
Total exposure to the top twenty NPA accounts	8.20	9.79
Percentage of exposures to the twenty largest NPA exposure to total Gross NPAs.	92.12%	93.68%

7) Derivatives

Bank has not entered into any transactions in derivative in current and previous year

8) Transfers to Depositor Education and Awareness Fund (DEA Fund)

(Rs.in crore)

SR.NO.	PARTICULARS	CURRENT YEAR	PREVIOUS YEAR
i)	Opening balance of amounts transferred to DEA Fund	1.03	0.97
ii)	Add: Amounts transferred to DEA Fund during the year	0.15	0.08
iii)	Less: Amount reimbursed by DEA Fund towards claims	0.09	0.02
iv)	Closing balance of amounts transferred to DEA Fund	1.09	1.03



9) Disclosure of complaints

a) Summary information on complaints received by the bank from customers and from the offices of Banking Ombudsman

SR.NO.	PARTICULARS	CURRENT YEAR	PREVIOUS YEAR
	Complaints received by the bank from its customers		
1	Number of complaints pending at beginning of the year	0	0
2	Number of complaints pending at beginning of the year	0	0
3	Number of complaints disposed during the year	0	0
	3.1 Of which number of complaints rejected by the bank	0	0
4	Number of complaints pending at the end of the year	0	0
	Maintainable complaints received by the bank from OBOs		
5	Number of maintainable complaints received by the bank from OBOs	0	1
	5.1 Of 5 number of complaints resolved in favour of the bank by OBOs	0	1
	5.2 Of 5 number of complaints resolved through concillation/mediation/advisories issued by Bos	0	0
	5.3 Of 5 number of complaints resolved after passing of Awards by Bos against the bank.	0	0
6	Number of Awards unimplemented within the stipulated time (other than those appealed)	0	0

b) Top five grounds of complaints received by the bank from customers

Ground of complaints (i.e. complaints relating to)	Number of complaints pending at the beginning of the year	Number of complaints received during the year	% increase/decrease in the number of complaints received over the previous year	Number of complaints pending at the end of the year	Of 5 number of complaints pending beyond 30 days
Current Year					
Regarding Securitisation and Recovery of loan	0	0	0%	0	0
Ground - 2					
Ground - 3					
Ground - 4					
Ground - 5					
Others					
Total	0	0	0%	0	0
Previous Year					
Ground - 1	0	0	0	0	0
Ground - 2					
Ground - 3					
Ground - 4					
Ground - 5					
Others					
Total	0	0	0	0	0



10) Disclosure of penalties imposed by the Reserve Bank of India

In the year 2023-24 Reserve Bank of India has not imposed any penalty on the bank for any reason.

11) Disclosures of remuneration

(Rs. In crore)

Particulars	Nature of Remuneration	Amount
Chief Ex. Officer	Salary + Bonus (as applicable)	0.09 p.a.

12) Other Disclosures

(Rs. In crore)

a) Business ratios			
	Particular	Current Year	Previous Year
i)	Interest Income as a percentage to Working Funds	8.33%	7.93%
ii)	Non - interest income as a percentage to Working Funds	0.21%	0.19%
iii)	Cost of Deposit	5.18%	5.04%
iv)	Net Interest Margin	4.80%	3.90%
v)	Opening Profit as a percentage to Working Funds	2.33%	2.27%
vi)	Return on Assets	0.79%	0.77%
vii)	Business (deposits plus advances) per employee	5.83	5.71
viii)	Profit per employee	0.04	0.04

b) Bancassurance business

	Particular	Current Year	Previous Year
	Fees received from Insurance business	0	0
c) Marketing and distribution			
	No fees/remuneration received from Marketing and Distribution function.	0	0
d) Disclosures regarding Priority Sector Lending Certificates			
	Bank had not sold / purchased any Priority Sector Lending Certificates during the year	0	0

(Rs.in crore)

e) Provisions and contingencies			
	Provisioin debited to Profit and Loss account	Current Year	Previous Year
i	i) Provision for NPI	0.00	0
	i) Provision towards NPA	3.10	1.90
	iii) Provision made towards Income Tax	1.49	1.38
	iv) Other Provisions and Contingencies		
	1) Special Reserve Fund	0.10	0.10
	2) Investment Depreciation Reserve	0.60	1.40
	3) Provision for Standard Assets	0.11	0.00



f) Contingent Liabilities

(Rs. In crore)

Particulars	Current Year	Previous Year
Bank Gurantee and Letter of Credit	0.00	0.00
Amount transferred to RBI under DEAF	1.09	1.03
Claim against Bank not acknowledged as Debts	0.03	0.03

g) Payment of DICGC Insurance Premium

(Rs. In crore)

Particulars	Current Year	Previous Year
i) Payment of DICGC Insurance Premium	0.34	0.35
ii) Arrears in payment of DICGC Premium	0.00	0

h) Disclosure of facilities granted to directors and their relatives

(Rs. In crore)

Particulars	Current Year	Previous Year
Fixed deposit loans granted to directors and their relatives against their own fixed deposit.	1.02	3.25

Place : Kolhapur
Date : 25-06-2024

For A. R. Sulakhe & Co.
Chartered Accountant

CA Raghavendra Bakare
Partner
(Mem. No. 154236)



वैधानिक लेखापरीक्षकांचा अहवाल

प्रति,

मा. सभासद,

दि कमर्शियल को-ऑप. बँक लि. कोल्हापूर

१. आर्थिक पत्रकाबाबत वैधानिक लेखापरीक्षकाचा अहवाल

आम्ही दि कमर्शियल को-ऑप. बँक लि. कोल्हापूर यांच्या दिनांक ३१/०३/२०२४ अखेरचे सोबत जोडलेले ताळेबंद, नफा-तोटा पत्रक व रोखता प्रवाहपत्रक तसेच व्यवस्थापनाने अंगीकृत केलेली हिशोबाची तत्त्वे व इतर माहिती यांची बँकेच्या आणि ७ शाखांसह मुख्य कार्यालयाचे लेखापरीक्षण केले आहे.

२. आर्थिक पत्रकाबाबत व्यवस्थापनेची जबाबदारी

महाराष्ट्र सहकारी कायदा १९६०, महाराष्ट्र सहकारी नियम १९६१, बँकिंग रेग्युलेशन अॅक्ट १९४९ तसेच रिझर्व्ह बँकेच्या निर्देशानुसार आर्थिक पत्रके बनविणे ही व्यवस्थापनेची जबाबदारी आहे. तसेच सदर आर्थिक पत्रकात कोठेही अनुचितता वा अनियमितता नसल्याची व अंतर्गत नियंत्रणाद्वारे सदर आर्थिक पत्रकाबाबत नियमावली बनविणे, अंमलात आणणे व त्यावर देखरेख ठेवणे ही जबाबदारी व्यवस्थापनेची आहे.

३. वैधानिक लेखापरीक्षकाची जबाबदारी

आम्ही केलेले लेखापरीक्षण हे भारतात प्रचलित असणाऱ्या लेखापरीक्षणाच्या मानदंडानुसार केलेले आहे. या मानदंडानुसार आम्ही आमचे लेखापरीक्षणाचे नियोजन व अंमलबजावणी करूनही आर्थिक पत्रके चुकीच्या माहितीपासून मुक्त आहेत, याची आम्ही योग्य ती खात्री करणे आवश्यक आहे. लेखापरीक्षण आर्थिक पत्रकात नमूद केलेल्या रकमा आणि माहिती यांची पुराव्यांच्या आधारे नमुना पद्धतीने तपासणी करणे याचा समावेश होतो. तसेच लेखापरीक्षणात व्यवस्थापनाने अंगीकृत केलेली हिशोबाची तत्त्वे आणि अर्थपूर्ण अंदाज यांची समीक्षा करणे. आम्हाला असा विश्वास आहे की, आमच्या लेखापरीक्षणाचा आमच्या मत प्रदर्शनास पुरेसा आधार आहे.

४. लेखापरीक्षकाचा अभिप्राय

आमच्या मते आम्हास दिलेली माहिती व दिलेल्या खुलाश्यानुसार, बँकेने बँकिंग रेग्युलेशन अॅक्ट, १९४९ तसेच महाराष्ट्र सहकारी कायदा, १९६० च्या कायदानुसार आवश्यक ती सर्व हिशोब पुस्तके योग्य रितीने ठेवलेली आहे. तसेच भारतात स्वीकारलेल्या प्रचलित हिशोब पद्धतीनुसार खरी व अचूक परिस्थिती दर्शविणारी आहेत.

अ. दि. ३१/०३/२०२४ वर्ष अखेरचे ताळेबंदानुसार बँकेची सांपत्तिक स्थिती.

ब. दि. ३१/०३/२०२४ वर्ष अखेरचे नफा-तोटा पत्रकानुसार वर्ष अखेर दिनांकाचा नफा.

क. दि. ३१/०३/२०२४ अखेरचे रोखता प्रवाह पत्रकानुसार वर्ष अखेरच्या दिनांकाचा रोखता प्रवाह.



५. इतर कायदेशीर अभिप्राय

आमच्या मते तयार करण्यात आलेला ताळेबंद, नफा-तोटा पत्रक आणि रोखता प्रवाह पत्रक हे बँकिंग रेग्युलेशन कायद्याच्या कलम २९ अन्वये तसेच महाराष्ट्र सहकार कायदा व कानूनला अनुसरून नमुन्याप्रमाणे बनविलेली आहेत.

६. आम्ही अहवाल देतो की,

अ. आमच्या लेखापरीक्षाच्या उद्देशासाठी आमचे संपूर्ण ज्ञानाप्रमाणे, माहितीप्रमाणे व विश्वासाप्रमाणे जरूर ती सर्व माहिती व खुलासे बँकेकडून आम्हास उपलब्ध झालेले आहेत.

ब. आमच्या लेखापरीक्षण तपासणीत बँकेने केलेले व्यवहार हे नियमाप्रमाणे बँकेच्या अखत्यारीत आहेत.

क. शाखेकडून वेळोवेळी आलेले अहवाल व इतर माहिती ही लेखापरीक्षण कामी पुरेशी आहे.

७. आमच्या मते बँकेने बनविलेला ताळेबंद, नफा-तोटा पत्रक व रोखता प्रवाह पत्रक हे भारतात प्रचलित असणाऱ्या लेखा परीक्षांच्या मानदंडानुसार आहे.

८. आम्ही आमच्या अहवालाच्या भाग 'अ', 'ब' व 'क' मधील शेऱ्यास पात्र राहून अहवाल देतो की, -

अ. बँकेचा ताळेबंद, नफा-तोटा पत्रक व रोखता प्रवाह पत्रक हे दाखविण्यात आलेल्या हिशेब पुस्तकानुसार आहेत.

ब. आमच्या मते हिशेब पुस्तकांच्या तपासणीत असे दिसून आले की, बँकेने कायदानुसार आवश्यक ती सर्व हिशेब पुस्तके ठेवली आहेत.

क. आमच्या लेखापरीक्षण अहवालात आम्ही केलेल्या शाखांचे लेखापरीक्षण तसेच समवर्ती लेखापरीक्षकांनी केलेले लेखापरीक्षण अहवाल लक्षात घेतलेले आहेत.

ड. सन २०२३-२०२४ च्या आर्थिक वर्षासाठी बँकेस ऑडिट वर्ग 'अ' देण्यात आलेला आहे.

मे. ए. आर. सुलाखे अॅण्ड कंपनी
चार्टर्ड अकौंटंट्स करिता

सीए. राघवेंद्र रा. बकरे
पार्टनर

मेंबरशीप नं. १५४२३६

को-ऑप.ऑ.पॅ.नं. : ११११२

UDIN - 24154236BKDGMI9763

ठिकाण : कोल्हापूर

दिनांक : २५/०६/२०२४



सन २०२४-२५ सालाचे उत्पन्न व खर्चाचे अंदाजपत्रक

अ. क.	तपशील	सन २०२३-२४ चे मंजूर बजेट	सन २०२३-२४ चे प्रत्यक्ष उत्पन्न व खर्च	बजेटपेक्षा जादा उत्पन्न व खर्च	सन २०२४-२५ चे मागणी बजेट
१	जमा व्याज	३०,००,००,०००.००	२९,३१,००,४८३.३५	-	३१,२५,००,०००.००
२	कमिशन	१५,००,०००.००	८,३२,४६७.४३	-	१५,००,०००.००
३	इतर उत्पन्न	१,५०,००,०००.००	८९,३५,६३८.९२		१,५०,००,०००.००
	एकूण उत्पन्न	३१,६५,००,०००.००	३०,२८,६८,५८९.७०		३२,९०,००,०००.००
१	दिलेले व्याज	१६,७५,००,०००.००	१४,२५,३५,८०४.९६		१६,४०,००,०००.००
२	पगार भत्ते, प्रॉ. फंड, बोनस	५,००,००,०००.००	४,९२,९७,३१८.३४		६,००,००,०००.००
३	मिटींग भत्ता	१५,००,०००.००	९,१६,०००.००		१५,००,०००.००
४	ऑफिस भाडे म्युनिसिपल फाळा/गुमास्ता	४,००,०००.००	४,५५,५९३.००	५५,५९३.००	५,००,०००.००
५	विमा व ठेव विमा हप्ता	४२,००,०००.००	४०,०७,०२७.२९		४३,००,०००.००
६	वीज, पाणी व दिवाबत्ती	१०,००,०००.००	७,९१,१४४.७४		१०,००,०००.००
७	पोस्टेज व टेलिफोन	३,००,०००.००	७,६१,८७०.७४	४,६१,८७०.७४	१०,००,०००.००
८	ऑडीट फी	१२,००,०००.००	८,९७,७५२.००		१२,००,०००.००
९	दुरुस्ती, मॅटेनन्स व झीज/हार्डवेअर सॉफ्टवेअर भाडे	१,१५,००,०००.००	१,१९,३४,७५०.४०	४,३४,७५०.४०	१,५०,००,०००.००
१०	प्रिंटिंग छपाई व जाहिरात	३,००,०००.००	७,४०,२३२.४७	४,४०,२३२.४७	१५,००,०००.००
११	किरकोळ खर्च	६,००,०००.००	५,०३,३८७.१२		८,००,०००.००
१२	प्रवास खर्च/समारंभ व बॉम्बे वेलफेअर फंड	२,५०,०००.००	१,५४,८६०.८५		२,५०,०००.००
१३	पिग्मी कमिशन	७,००,०००.००	८,६१,५४२.७९	१,६१,५४२.७९	१०,००,०००.००
१४	वृत्तपत्र वर्गणी	३५,०००.००	३२,०६४.००		३५,०००.००
१५	शिपाई ड्रेस	१,५०,०००.००	-		१,५०,०००.००
१६	वार्षिक सभा खर्च	३,५०,०००.००	१,९७,४७४.००		३,५०,०००.००
१७	कोर्ट खर्च कायदे सल्ला/कन्सलटेशन फी	२०,००,०००.००	१३,१३,२७४.००		२०,००,०००.००
१८	देणगी	१०,०००.००	१,०००.००		१०,०००.००
१९	संस्था व्यवसायकर	१०,०००.००	-		१०,०००.००
२०	पोस्ट बॉक्स भाडे	१,०००.००	-		१,०००.००
२१	असो. फेडरेशन वर्गणी	१,५०,०००.००	७९,८००.००		१,५०,०००.००
२२	स्टाफ प्रशिक्षण व कल्याण निधी	५,००,०००.००	२,५००.००		५,००,०००.००
२३	शिष्यवृत्ती	४०,०००.००	-		४०,०००.००
२४	इन्कमटॅक्स	१,७५,००,०००.००	१,४८,६२,७५०.००		१,७५,००,०००.००
२५	सर्व्हिस टॅक्स/जीएसटी/इतर टॅक्स	१५,००,०००.००	११,२६,८३५.५९		१५,००,०००.००
२६	वसुली चार्जेस	१,००,०००.००	-		१,००,०००.००
२७	सहकार अभ्यास दौरा	५०,०००.००	-		५०,०००.००
२८	एटीएम आयएमपीएस चार्जेस	१५,००,०००.००	१७,६०,०९९.०३	२,६०,०९९.०३	२०,००,०००.००
२९	सिबील व सी-केवायसी चार्जेस	१,००,०००.००	१,८५,८००.९२	८५,८००.९२	३,००,०००.००
३०	निवडणूक खर्च	२५,००,०००.००	१७,७८,०९५.००		५,००,०००.००
	एकूण व्यवस्थापकीय खर्च	२६,५९,४६,०००.००	२३,५१,९६,९७७.२४	१८,९९,८८९.३५	२७,७२,४६,०००.००
१	डेडस्टॉक फर्निचर	५०,००,०००.००	३,४५,०१४.००	-	५०,००,०००.००
२	कॉम्प्युटर	१,००,००,०००.००	३०,४५,४९०.००	-	१,००,००,०००.००
३	लायब्ररी	१०,०००.००	६,८१०.००	-	१०,०००.००
	एकूण भांडवली खर्च	१,५०,१०,०००.००	३३,९७,३१४.००	०.००	१,५०,१०,०००.००



सभासद कल्याण निधी योजना

बँकेच्या सभासद कल्याण निधीमधून सभासदांना सभासद कालावधीमध्ये फक्त एकदाच खालील कारणाकरिता मदत दिली जाते.

अ. नं.	अर्थसहाय्य प्रकार	अर्थसहाय्य	कलम
१	गंभीर व दुर्धर आजार (कॅन्सर, हृदयविकार, एड्स इ.)	रु. १०,०००/-	कलम १
२	निराधार विधवा व परितक्त्या	रु. ३,०००/-	कलम २
३	नैसर्गिक आपत्ती (पूर, आग, वादळ इ.)	रु. ३,०००/-	कलम ३
४	राज्य व राष्ट्रीय पुरस्कार	रु. ५,०००/-	कलम ४
५	वृद्धापकाळ निर्वाह	रु. ३,०००/-	कलम ५
६	अन्य उपक्रम		
	१) लेक वाचवा (१ स्त्री आपत्यावर ऑपरेशन केल्यास)	रु. ५,०००/-	कलम ६-१
	२) गरीब व गरजू सभासद	रु. ३,०००/-	कलम ६-२
	१. अपघातात अवयव निकाम झालेस		
	२. अंध, मुके, बहिरे, पोलिओग्रस्त - पाल्याचे शिक्षणासाठी		
	३) दाताची कवळी, मोतीबिंदू ऑपरेशन	रु. ५,०००/-	कलम ६-३
	४) अंत्यसंस्कार सहाय्य (मयत सभासदाचे वारसांनी मागणी केलेस)	रु. २,०००/-	कलम ६-४

तरी बँकेच्या सभासदांनी योजनेचा लाभ घ्यावा.

सूचना

- रिझर्व्ह बँक सांगते, जाणकार व्हा, सतर्क रहा.
- ऑनलाईन वाचलेल्या किंवा पाहिलेल्या कोणत्याही गोष्टीवर लगेच विश्वास ठेऊ नका.
- बँक आपणाला कोणतीही व्यक्तीगत माहिती विचारत नाही त्यामुळे अशी माहिती कोणासही देऊ नका.
- अनोळख्या लिंकवर क्लिक करू नका.
- तुम्ही इंटरनेट वर संपूर्णपणे सुरक्षित आहात असे समजू नका.
- अनोळखी वेबसाईटवर आपला मोबाईल नंबर, पत्ता, नाव देऊ नका.
- बँक खात्याशी संबंधित माहिती आपल्या मोबाईलवर स्टोअर करून ठेऊ नका.
- ठेवीवरील टीडीएस बाबत नजीकच्या शाखेशी संपर्क साधा.
- रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नवीन लॉकर करार धोरणानुसार आपले लॉकर नूतनीकरण करून घ्या.
- फिशिंग मेलपासून सावध रहा त्या मेलला प्रतिसाद देऊ नका.
- बँकेतील आपली केवायसी अपडेट करणेकरिता आपले आधार कार्ड व पॅन कार्डची झेरॉक्स शाखेत द्या.
- आर्थिक व्यवहार सायबर कॅफेमधून अगर दुसऱ्या संगणकावरून करू नका.
- अनोळख्या अॅपवरून माहिती डाऊनलोड करू नका.
- तुमच्या देय रकमेचे नियंत्रण करा आणि ती वेळेवर चुकती करा.



सोलर कर्ज

सोलर लोन
१०%
व्याज दरदत

ह्या स्वातंत्र्यदिनी
“आपले घर सौर ऊर्जेने उजळा
आणि वीज बिलापासून
स्वातंत्र्य मिळावा”

सौर उर्जा देईल आपल्याला
वाढत्या लाईट बिलापासून मुक्ती!

- 1) कालावधी 72 महिने
- 2) प्रती लाखास 1853/- रुपये *
(जास्तीत जास्त पाच लाख)
- 3) अत्यल्प कागदपत्रे*
उत्पन्नाची कागदपत्रे
राहत्या घराची कागदपत्रे
कर्जदाराची KYC

त्वरित कर्ज मंजूर व वितरण

निवासी - घरगुती कुटुंबांसाठी अनुदान

- ▶ १ किलोवॅट पर्यंत ३०,००० रु.
- ▶ २ किलोवॅट पर्यंत ६०,००० रु.
- ▶ ३ किलोवॅट - त्यापेक्षा ज्यास्त क्षमतेसाठी रु. ७८,००० कमाल मर्यादा आहे.

*आटी व अटी लागू

वाहन कर्ज

कोटेशन रकमेच्या ८५% पर्यंत कर्ज पुरवठा

- १) कालावधी ८४ महिने
- २) प्रतिलाख १५८४/- रुपये हप्ता*
- ३) अत्यल्प कागदपत्रे
उत्पन्नाची कागदपत्रे
गाडीचे कोटेशन
कर्जदाराची KYC

वाहन कर्ज
८.५०%

त्वरित कर्ज मंजूर व वितरण

(नियम व अटी लागू)

आता तुमची
कार
तुमच्या स्वप्रातच नाही
प्रत्यक्षात!



● बँकेचे नांव	:	दि कमर्शियल को-ऑप बँक लि., कोल्हापूर
● मुख्य कार्यालयाचा पत्ता	:	६१५ ई, शाहूपुरी १ ली गल्ली, कोल्हापूर
● नोंदणीची तारीख	:	१८/१२/१९६१ नं. ३१७२४
● रिझर्व्ह बँकेच्या परवानाचा क्रमांक व तारीख	:	युबीडी/एमएच/८०३ पी. २६-१२-१९८६
● कार्यक्षेत्र	:	कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्हा
● तपशील	:	३१-३-२०२४ (रक्कम रुपये लाखात)
● शाखांची संख्या	:	७
● सभासद अ वर्ग	:	१९०६७
● नाममात्र सभासद	:	५२३
● वसूल भाग भांडवल	:	११०३.७५
● एकूण राखीव इतर निधी	:	५२५५.४९
● ठेवी - बचत	:	५३१७.४१
चालू	:	२३२८.७३
मुदत व इतर ठेवी	:	२०५९२.२०
● दिलेली कर्जे - तारण	:	१५४८३.८५
विनातारण	:	५९३.५०
एकूण अग्रक्रम क्षेत्रासाठी	:	१००६८.३७
टक्केवारी	:	६४.१६ %
एकूण दुर्बल घटकांसाठी	:	१८५६.२६
टक्केवारी	:	११.८२ %
● घेतलेली कर्जे	:	काही नाहीत
● गुंतवणूक	:	१२९५८.८९
● इतर गुंतवणूक	:	७७५.५१
● थकबाकी टक्केवारी	:	३.२४ %
● ऑडिट वर्गीकरण	:	'अ'
● वार्षिक नफा	:	२७७.४६
● खेळते भांडवल	:	३६२३३.८१
● एकूण कर्मचारी	:	७६

व्यवस्थापक मंडळ



श्री. रामचंद्र आनंदा कुंभार
अध्यक्ष



श्री. अनिल अनंतराव नागराळे
सदस्य



श्री. राजीव नामदेवराव रणदिवे
सदस्य



श्री. विजय शंकर बोरगळी (C.A.)
सदस्य



प्रा. नंदकुमार विष्णु मोरे
सदस्य

६३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची क्षणचित्रे





आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ मर्या. यांचे मार्फत मराठा समाजासाठी देण्यात येणारी कर्ज सुविधा उपलब्ध.

रु. १५,००,०००/- लाख पर्यंतचे कर्जावरील व्याजास रु. ४,५०,०००/- पर्यंत व्याजाचा परतावा

शैक्षणिक कर्ज

व्याजदर : ९.५०%
मुदत : ८४ महिने पर्यंत



नेट मीटर सोलर युनिट स्वरेदी कर्ज

व्याजदर : १०%
मुदत : ७२ महिने पर्यंत



सोने तारण कर्ज

व्याजदर : ९%
मर्यादा रु. ४,००,०००/- पर्यंत



सर्व व्यावसायिक कर्ज

लहान मोठे उद्योग १०% ते १४.५०%
क्रेडीट रेटिंग नुसार रु. २५ लाखांपर्यंतच्या
कर्जास व्यावसायिकांसाठी ९.९५%
व्याजदर ओव्हर ड्राफ्ट सुविधा उपलब्ध.



वाहन तारण

लवझरी कार
व्याजदर : ८.५०%
मुदत : ८४ महिने पर्यंत



रिक्षा स्वरेदी कर्ज

व्याजदर : ९.००%
मुदत : ६० महिने



कमर्शियल वापर वाहन

व्याजदर : ९.७५%



गृह कर्ज

व्याजदर : ९.७५%
ई. एम. आय. पध्दतीने कर्ज
फेडीस २४० महिने पर्यंत मुदत
(अधिकतम मर्यादा) रु. १,४०,००,०००/-



इतर मागासवर्गीय कर्ज योजना

महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ अंतर्गत
रु. १० लाखापर्यंतच्या कर्जासाठी व्याजामध्ये सवलत

प्रेषक:

अध्यक्ष

दि कमर्शियल को-ऑपरेटिव्ह बँक लि. कोल्हापूर

६१५ ई, शाहूपुरी १ ली गल्ली, कोल्हापूर
फोन: (०२३१) २६५६५६१, २६५३२६१.

प्रकाशक: -----

श्री. राजेंद्र महादेव डकरे

अध्यक्ष, दि कमर्शियल को-ऑपरेटिव्ह
बँक लि. कोल्हापूर

मुद्रक: -----

श्री. स्वानंद शरद गोसावी

कोल्हापूर. मोबा.: ९९२२९५०११४

बुक-पोस्ट

प्रति,

सौ. व श्री. -----

